

Date: September 06, 2022

To, **Department of Corporate Services, BSE Limited**

Phiroze Jeejeebhoy Towers, **Dalal Street** Mumbai - 400001 **Scrip Code:** 543333

To, Listing Department, **National Stock Exchange of India Limited** Exchange plaza, Plot No. C/1, G Block Bandra Kurla Complex, Bandra East, Mumbai - 400051 Scrip Symbol: CARTRADE

ISIN: INE290S01011

Dear Sir/Ma'am,

Reference: Regulation 30 and 47 of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulation, 2015.

Sub: Newspaper Advertisement for the 22nd Annual General Meeting of the members of the Company and e-voting information.

Dear Sir/Ma'am,

In terms of Regulations 47 of SEBI (LODR) Regulations, 2015 the Company has published the Notice of the 22nd Annual General Meeting (AGM) of the Company along with the details of e-voting thereof in today's Financial Express (English) edition dated Tuesday, September 06, 2022 & in Navshakti (Marathi) edition dated Tuesday, September 06, 2022.

The copy of Newspaper advertisements are enclosed with this letter. This disclosure will also be hosted on the Company's website at https://www.cartradetech.com

The above is for your information and record.

Yours faithfully For CarTrade Tech Limited

Lalbahadur Pal **Company Secretary and Compliance officer** Mem. No. A40812

Enclosed: a/a

CarTrade Tech Limited (formerly known as MXC Solutions India Private Limited) Reg. Off. & Corp. Off: 12th Floor Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400705. W: cartradetech.com | T: +91 22 6739 8888 | CIN: L74900MH2000PLC126237









FINANCIAL EXPRESS

Final severance package for Ford Chennai plant workers

SAJAN C KUMAR Chennai, September 5

IN AN ATTEMPT to pacify the unyielding workers, US car major Ford on Monday decided to roll out the final severance settlement offer which, on an average, is equivalent to 130 days of gross wages per completed year of service to the employees at the Chennai plant. The company's final severance settlement offer exceeds what the applicable statutes call

for and is higher than the indus-

aaa.auctiontiger.net

Pithampur, Dhar, Madhya Pradesh.

participating in the auction.

agreement period is 24/03/2008 till 23/03/2038.

Area, Sector-1, Pithampur, Dhar, Madhya Pradesh.

ninety days of the date of such demand:

service provider: https://aaa.auctiontiger.net

Date: 06/09/2022

Place: Mumbai

8800

Valiant Organics

Notice convening AGM

e-Voting facility) at www.evoting.nsdl.com.

available at www.evoting.nsdl.com

disabled by NSDL for voting thereafter.

Password and cast your vote.

the Companies Act, 2013.

Financial Year 2021-22; if approved at the AGM.

Process of Registering E-mail addresses:

voting and e-voting during the AGM

investor@valiantorganics.com.

try benchmarks, Ford said. In July first week, Ford India had increased the equivalent average days in its severance package offer from the earlier 115 days to 121 days for employees who are supporting production at that time at the Chennai plant. This was made to ensure timely settlement for all employees by July 31. More than half of the 2,700-odd workers agreed to opt for the offer, but those reluctant had asked for a better package to the tune of an average of 215 equivalent days.

SALE NOTICE

NEO CORP INTERNATIONAL LIMITED (IN LIQUIDATION)

LIQUIDATOR: MR. SANTANU T RAY

Liquidator's address: 144, 14th Floor, Mittal Court, B Wing, Nariman Point, Mumbai - 400 021

Email: neocorp@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com

Mobile: 8800865284 (Mr. Puneet Sachdeva)

E-AUCTION

Sale of Assets under Insolvency and Bankruptcy Code, 2016

Date and Time of E-Auction: 20/09/2022 between 03.00 pm to 05.00 pm

(With unlimited extension of 5 minutes each)

Last date for submission of EMD and documents: 16/09/2022 by the end of the day

Sale of Assets and Properties owned by Neo Corp International Limited (in Liquidation) forming part of Liquidation

Estate formed by the Liquidator, appointed by the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide

order dated 5th August 2021. The sale will be done by the undersigned through the e-auction platform https://

It is a leasehold land from M.P. Audyogik Kendra Vikas Nigam (Indore) Limited, Indore and the lease

It is further clarified that the inventory lying in the factory premises is not a subject matter of this auction.

Option B

It is further to clarify that only machineries are kept for auction, no concealed wiring/underground wiring

The details of the assets and Option A and B along with any pending legal cases/ on-going litigations/eviction

notices have been disclosed in the E-Auction process document and are to be mandatorily seen before

It is clarified that, this invitation purports to invite prospective bidders and does not create any kind of binding

obligation on the part of the Liquidator or the Company to effectuate the sale. The Liquidator reserves the right to

cancel or modify the process and / or not to accept and / or disqualify any interested party / potential investor /

However, as per the clause 12 of Schedule I of IBBI (Liquidation Process), Regulations, 2019, "On the

close of the auction, the highest bidder shall be invited to provide balance sale consideration within

The E-Auction will be conducted strictly on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS" and "WHATEVER THERE IS

BASIS" through approved service provider M/S E-Procurement Technologies Limited (Auction Tiger), All the

terms and conditions of the auction are mentioned in a detailed document available at

https://insolvencvandbankruptcv.in/public-announcement/neo-corp-limited/and at the website of the e-auction

Email: neocorp@aaainsolvency.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com

VALIANT ORGANICS LIMITED

CIN: L24230MH2005PLC151348

Regd. Off.: 109, Udyog Kshetra 1st Floor, Mulund Goregaon Link Road Mulund west

Mumbai-400080.; Website: www.valiantorganics.com;

Email: info@valiantorganics.com; **Telephone:** +91-022-67976545

NOTICE OF 17TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING (VC) /OTHER AUDIO-VISUAL MEANS (OAVM)

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 17th Annual General Meeting ("AGM") of the Members of

Valiant Organics Limited ("the Company") will be held on Wednesday, September 28,

2022 at 11:30 a.m. IST through VC/OAVM in compliance with the provisions of the

Companies Act, 2013 ("Act") and rules made thereunder and the SEBI (Listing Obligations

and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with the

Ministry of Corporate Affairs Circular No. 14/2020 dated April 08, 2020, Circular No.17/2020

dated April 13, 2020, Circular No. 20/2020 dated May 05, 2020, Circular No. 02/2021 dated

January 13, 2021, Circular No. 21/2021 dated December 14,2021 and Circular No. 2/2022 dated

May 05,2022 and SEBI Circular dated No. SEBYHO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May

13, 2022 (Collectively referred to as "Circulars") to transact the businesses as set out in the

In compliance with the said Circulars, Notice of AGM along with the Annual Report for

Financial Year 2021-22, has been sent on September 05, 2022 through electronic mode to

those Members whose e-mail address are registered with the Company's Registrar and

Share Transfer Agent /Depositories. The Notice and the Annual Report 2021-22 is available on the Company's Website at www.valiantorganics.com, websites of the Stock Exchanges

i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and

www.nseindia.com respectively and on the website of NSDL (agency for providing the Remote

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of

the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to

time and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Secretarial Standard on General

Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Company is

providing voting (remote e-voting) facility to all the Members to cast their votes on all resolutions

set out in the Notice of the 17th AGM. For this purpose, the Company has availed facility for

voting through electronic means from National Securities Depository Limited (NSDL)

The e-voting period shall commence on Sunday, September 25, 2022 (9:00 am) and ends

on Tuesday, September 27, 2022 (5:00 pm). During this period, Members holding shares

either in physical form or in dematerialized form as on cut-off date i.e., Wednesday,

September 21, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be

Members who have acquired shares after sending of Annual Report through electronic

means and holds shares as on cut-off date may obtain the User ID and Password by sending

a request at evoting@nsdl.co.in or investor@valiantorganics.com. However, if the person is

already registered with NSDL for remote e-voting then you may use existing User ID and

The facility for e-voting will also be made available during AGM and those Members present

in the AGM through VC/OAVM, who have not cast their vote on the resolution through remote

e-voting and or otherwise not barred from doing so shall be eligible to vote through the e-voting

systems at the AGM. The Members who cast their vote by remote e-voting prior to the AGM

Members who do not have the User ID and Password for e-voting and for attending AGM

through VC/OAVM or have forgotten the User ID and Password may retrieve the same by

following the remote e-voting instructions mentioned in the Notice of 17th AGM. Further

Members shall be able to attend the AGM through VC / OAVM provided by NSDL at

https://www.evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting

the EVEN for Company's AGM. The attendance of the Members attending the AGM through

VC/OAVM will be counted for the purpose of ascertaining the quorum under Section 103 of

Pursuant to Regulation 42 of the Listing Regulations the Company has fixed Wednesday

September 21, 2022, as the 'Record Date' for the payment of Final Dividend @ 35% i.e., Rs

3.50/- (Rupees Three and Fifty Paise Only) per equity shares of Rs. 10/- each for the

Members who have not registered their e-mail addresses, so far, are requested to register

their e-mail addresses, in respect of electronic holdings with the Depository through their

concerned Depository Participants. Members who hold shares in physical form are

requested to provide their e-mail addresses to Link In time India Private Limited by sending an

e-mail at rnt.helpdesk@linkintime.co.in or to the Company at investor@valiantorganics.com.

Process for those shareholders holding shares in physical form or whose e-mail addresses

are not registered with the company for procuring user id and password for remote e-

1. In case shares are held in physical mode, please provide Folio No., Name of shareholder,

scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of

PAN card), AADHAAR (self-attested scanned copy of Aadhaar Card) by e-mail to

2. In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID

or 16 digit beneficiary ID), Name, client master or copy of Consolidated Account

statement, PAN (self-attested scanned copy of PAN card), AADHAAR (self-attested

3. Alternatively, member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User

scanned copy of Aadhaar Card) to investor@valiantorganics.com.

Members can also use the OTP based login for logging into the e-voting system of NSDL.

may also attend the AGM but shall not be entitled to cast their votes again.

Provided further that the sale shall be cancelled if the payment is not received within ninety days."

Machinery lying at Plot No. 62, 63 and 64A, Industrial Area, Sector-1, 28,37,65,275 2,83,76,528

is part of this auction. Successful buyer is not entitled to damage the part of land & building.

Provided that payments made after thirty days shall attract interest at the rate of 12%:

Asset

Sale of the Leasehold Land, Building & Allied Structures, and Plant &

Sale of Plant & Machinery lying at Plot No. 62, 63 and 64A, Industrial

bidder without assigning any reason and without any liability.



Initial EMD Incremental

10,00,000

SANTANU T RAY

Liquidator in the matter of Neo Corp International Limited

Address: 144, 14th Floor, Mittal Court, B Wing, Nariman Point, Mumbai - 400021

IBBI Rean No.: IBBI/IPA-002/IP-N00360/2017-2018/11055

Contact Person: Mr. Puneet Sachdeva (8800865284)

AFA No. AA2/11055/02/241122/201618

Price (In Rs.) Amount (In Rs.) Value (In Rs.)

Declaring the final severance settlement offer, the company has asked employees to accept and sign-up for it for their family's future. The offer is valid from September 5 to September 23, 2022. Further, employees who take the final severance settlement offer will be paid wages till September 30, 2022.

With a cumulative average severance of ₹41 lakh per employee (from a minimum amount of ₹33 lakh and a maximum cap of ₹85 lakh earlier announced), the final severance

settlement offer translates to an average of about 4.6 years/56month salary for each employee (from a minimum of 3.5 years, that is, 43 months to a maximum of 8 years, that is, 100 months), thus assuring employees with adequate financial cushion and time to decide their next action, said Ford.

Ford had rolled out the last vehicle to meet the export commitments of the final assembly at the factory on July 20, inching towards closure of its operations in India by July 31.

Car Trade Tech

CARTRADE TECH LIMITED

Registered & Corporate Office: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400 705, Maharashtra, India. Tel: +91 22 6739 8888; Website: www.cartradetech.com; E-mail: investor@cartrade.com

NOTICE OF THE 22ND ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF CARTRADE TECH LIMITED AND E-VOTING INFORMATION

Members may please note that the 22nd Annual General Meeting (AGM) of Car Trade Tech Limited ("the Company") will be held through VC / OAVM on Tuesday, September 27, 2022 at 11.00 a.m., (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder ("Act") read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2022 dated May 5, 2022 and any other circulars issued in this regard by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No. SEBIIHO/CFDICMD2/CIRPIP/2022/62 dated May 13, 2022, and any other applicable circulars issued in this regard by SEBI (collectively referred to as "Circulars"), to transact the business (es) as set out in the Notice of the AGM. Shareholders attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In Compliance with the above circular, copies of the Notice of the 22nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 has been sent through electronic mode on Saturday, September 03, 2022 to those shareholders, whose email address are available/registered with Depository (for shareholding in demat mode) or the Company / it's Registrar and Transfer Agents - Link Intime India Pvt. Ltd. (Link Intime) (for shareholding in physical mode). The Notice of AGM and Annual Report of the Company is also available on the website of the Company viz. https://www.cartradetech.com/notices-for-meetings.html and also on the website of Link Intime viz. https://instavote.linkintime.co.in/. The same is also uploaded on the website of BSE Ltd. and the National Stock Exchange of India Ltd i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. Any Members requiring the hard copy of the notice of the AGM and Annual Report may write it to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in and company at Investor@cartrade.com.

Members whose names appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022 shall only be eligible to avail the remote evoting or e-voting facility at the AGM. The voting rights of the members shall be in proportion of their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date and a person who is not a Member as on the cut-off date should treat the notice for information purpose only.

Any person who acquire shares of the Company and become member of the Company after the dispatch of the

notice and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022 may obtain the login ID and password by sending a request at Investor@cartrade.com and rnt.helpdesk@linkintime.co.in. However, Members who is already registered with Link Intime for remote e-voting can use his/her existing user ID and Members can join and participate in AGM through VC / OAVM facility only. The instruction of joining and manner of

participation in AGM will be provided in the notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Act. The remote e-voting period is as follows:

Commencement of Remote E-voting

Conclusion of Remote E-voting Monday, September 26, 2022, (05:00 p.m. IST) Friday, September 23, 2022 (09:00 a.m. IST)

Members may please note that the remote e-voting shall not allowed beyond 5:00 P.M (IST) on Monday, September 26, 2022 and facility shall be disabled by Link Intime thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member cannot change it subsequently. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again. Members of the Company who have not registered/updated their email address are requested to register/update

the same (i) In case of shares held in demat mode as per the process advised by concerned DP's" and (ii) In case of shares held in physical mode, by emailing to the RTA in the prescribed form ISR-1 alongwith requisite form at enotices@linkintime.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in. The Company has additional provided the facility to the members to temporarily update their email address by accessing the link https://linkintime.co.in/ EmailReg/Email_Register.html for the limited purpose for receiving the Shareholders communication including The Company has provided remote e- voting facility to all the members to cast their votes on the resolution set

forth in the Notice. Additionally, the Company has also provided the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting/e-voting at the AGM is

The Advertisement is being used for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable circulars.

> CarTrade Tech Limited (Formerly MXC Solutions India Private Limited) Lalbahadur Pal

By the Order of the Board of Directors of

Company Secretary & Compliance Officer

Mem. No.: A40812

Place: Mumbai Date: September 05, 2022

RAJSHREE POLYPACK LIMITED

CIN: L25209MH2011PLC223089

RppL

Registered Office: Lodha Supremus, Unit No 503-504, 5th Floor, Road No. 22, Kishan Nagar, Near New Passport Office, Wagle Estate, Thane West- 400604. India. Tel: +91-22 2581 8200, Fax: +91-22 2581 8250 Web: www.rajshreepolypack.com Email Id: cosec@rajshreepolypack.com

NOTICE OF THE ELEVENTH (11th) ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the Eleventh Annual General Meeting ('AGM') of the members of Rajshree Polypacl Limited ('Company') will be held on Thursday, September 29, 2022 at 04.00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') / Other Audio Visual Means ('OAVM') to transact the ordinary and special businesses, as set out in the Notice

Rules made thereunder ('Act'), the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') read with General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 05, 2020 and May 5, 2022 ('MCA Circulars') and SEBI Circular dated May 13, 2022 ('SEBI Circular') ('MCA Circular and SEBI Circular being collectively referred to as 'Circulars') and other applicable Circulars issued from time to time

through email to only to those Members whose email addresses are registered with the Company / Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Reports to Members has been completed on Monday, Septembe

www.rajshreepolypack.com, website of the National Stock Exchange at www.nseindia.com, and on the website of National Securities Depository Ltd. ('NSDL') at www.evoting.nsdl.com. Members attending through VC/ OAVM shall be reckoned for the purposes of quorum under section 103 of the Act.

and Administration) Rules, 2014, as amended by the Companies (Management and Administration) Rules, 2015 and Regulation 44 of the SEBI Listing Regulations read with SEBI Circular dated December 9, 2020, the Company is pleased to provide its Members with the facility of remote e-voting and e-voting during the AGM. As per the aforesaid SEBI Circular, the e-voting process will also be enabled for all individual demat account holders, by way of single login credentials through their demat accounts/websites of Depository Participant(s). The Company has engaged the services of the National Securities Depository Limited ('NSDL') for providing e-voting services (remote e-voting and e-voting at the AGM). Members are hereby informed that the Ordinary and Special Business, as set out in the Notice of 11th AGM will be transacted only through voting by electronic means.

AGM is Thursday, September 22, 2022.

The remote e-voting period commences from Monday, September 26, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Wednesday, September 28, 2022 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled by NSDL thereafter. Members holding shares either physically or in dematerialised form, as on the cut-off date shall only be entitled for availing the remote e-voting facility or e-voting at the AGM, as the case may be, to cast their vote. Any person who is not a member as on the cut-off date should treat this notice for information purposes only. Once the votes are cast by a Member, he / she will not be allowed to change it subsequently.

would be eligible to vote through the e-voting facility provided during the AGM. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM can attend the AGM but will not be entitled to vote again at the AGM. Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch o Notice of the AGM and holding shares as on the cut-off date i.e., Thursday, September 22, 2022, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in or ashok.sherugar@linkintime.co.in

The procedure for remote e-voting and e-voting at the AGM by the Member is provided in the notes to the Notice of the 11th AGM. Members, who need assistance for participating in the AGM through VC, can contact Mr. Anubha Saxena, NSDL at evoting@nsdl.co.in or through telephone on the number: 022-2499 4545. In case of any queries relating to e-voting, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for Members and e-voting user manual for Members available at the Downloads Section of NSDL e-voting website at https://www.evoting. nsdl.com or contact NSDL at the following toll free no.: 1800 1020 990 or 1800 22 44 30 / evoting@nsdl.co.in or may contact Mr. Ashok Sherugar, C-101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai-400083, Email ID: ashok sherugar@linkintime.co.in, Telephone No. 022 - 4918 6000.

procuring user id and password and registration of e-mail ids for e-voting for the resolutions set out in AGM Notice:

- a) In case shares are held in physical mode please provide folio no., name of Member, scanned copy of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy) and AADHAR (self-attested scanned copy) by email to rnt.helpdesk@linkintime.co.in
- In case shares are held in demat mode, please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), name, client master or copy of Consolidated Account statement, PAN (self-attested copy) and AADHAR (self
- Alternatively Member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password by proving the details mentioned in Point (a) or (b) as the case may be.

Procedure for joining the AGM through VC / OAVM and live webcast of AGM proceedings:

detailed procedure for attending the AGM through VC / OAVM is mentioned in Notes to the Notice of AGM. Members are requested to carefully read all the notes set out in the Notice of the AGM and in particular, the instructions for joining the AGM, manner of casting votes through remote e-voting or e-voting at the AGM.

By Order of Board of Directors

For Rajshree Polypack Limited

Place: Mumbai

Date: September 04, 2022

(Company Secretary & Compliance Officer)

Dettol enters ready-to-mix category

Members will be able to attend the AGM through VC/ OAVM facility only.

RECKITT HAS LAUNCHED its

flagship hygiene product Dettol in powder-to-liquid format in value segment. The product starts at an affordable price-

Place : Noida

Date : September 5, 2022

point of ₹10 for 185 ml pump solution. It is pitted against Godrej Magic Handwash that was launched back in 2018 in powder-to-liquid format. The

company also launched Godrej Magic Bodywash which is a ready-to-mix gel-to-liquid body wash few weeks back. **—FE BUREAU**

INOX WIND LIMITED

Regd. Off.: Plot No. 1, Khasra Nos. 264 to 267, Industrial Area, Village Basal, District Una -174303, Himachal Pradesh CIN: L31901HP2009PLC031083 | Tel./ Fax: 01975-272001 | Email: investors.iwl@inoxwind.com | Website: www.inoxwind.com

NOTICE TO SHAREHOLDERS REGARDING 13th ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the Thirteenth Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday, September 28, 2022 at 12:00 Noon (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio-Visual Means (OAVM) facility in compliance with all applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, read with Ministry of Corporate Affairs General Circulars dated April 08, 2020, April 13, 2020, May 05, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 ('MCA Circulars') and SEBI Circular dated May 13, 2022 ('SEBI Circular'), without the physical presence of Members at a common venue.

In pursuance of the aforesaid Circulars, the Notice of 13th AGM and the Annual Report of the Company for the Financial Year 2021-22 alongwith all other related documents required to be attached thereto will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company or Depositories. These documents will also be available on the website of the Company; www.inoxwind.com, on the Stock Exchanges i.e. BSE Limited; www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited; www.nseindia.com and Central Depository Services (India) Limited (CDSL); www.evotingindia.com.

The Company is providing e-voting facility ('remote e-voting' and facility for 'e-voting during the AGM') to its Members holding shares in physical/ demat mode to cast their votes on all resolutions set out in the Notice of AGM. The instructions for joining the AGM and for 'remote e-voting'/ 'e-voting during the AGM' are provided in the Notice of AGM. Members participating through the VC/ OAVM facility shall be reckoned for the purpose of quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

In case you have not registered your e-mail address with the Company/ Depository, please follow below instructions for registering the same, obtaining the Annual Report and login-in details for joining the AGM/exercising e-voting (a) Physical holding: Send a request providing necessary details like Folio No., Name of shareholder, scanned copy

of the share certificate (front and back), PAN (self-attested scanned copy of PAN card), Aadhar (self-attested scanned copy of Aadhar Card) by sending email to the Company, investors.iwl@inoxwind.com or to Company's Registrar and Transfer Agent, mt.helpdesk@linkintime.co.in; Demat holding: Please contact your Depository Participant (DP) and register your e-mail address and phone

number in your demat account, as per the process advised by your DP.

Member having any query/ issue may contact Shri Nitin Kunder/ Shri Rakesh Dalvi (022-23058738/543) or may send

an e-mail to CDSL on helpdesk.evoting@cdslindia.com. By Order of the Board

For Inox Wind Limited

(Deepak Banga) Company Secretary

DSJ Keep Learning Limited (Formerly Known as DSJ Communications Limited) CIN: L80100MH1989PLC054329 Regd. Off.: 419-A, Arun Chambers, 4th Floor, Next to AC Market, Tardeo, Mumbai - 400034 India

Website: dsikeeplearning.co NOTICE OF 32ND (THIRTY SECOND ANNUAL GENERAL MEETING) **E-VOTING INFORMATION AND NOTICE OF BOOK CLOSURE**

NOTICE is hereby given that the 32nd (Thirty Second) Annual General Meeting ("AGM") of the Members of DSJ Keep Learning Limited will

Tel: 022 43476017, E-mail:compliance.dsj@gmail.com

be held on Friday, 30th September 2022 at 2.00 p.m. (IST) through Video Conferencing (VC) / Other Audio-Visual Means (OAVM) to transact the business as set out in the Notice convening the 32nd AGM ("the Notice"). The same is available on the website of the company viz. dsjkeeplearning.com and on website of National Securities Depository Limited (NSDL) https://www.evoting.nsdl.com and has also been forwarded to the Stock Exchanges where Equity shares of the company are listed, enabling them to disseminate the same on their respective websites viz. www.nseindia.com and www.bseindia.com. In view of the continuing COVID-19 pandemic, social distancing norms to be followed and the continuing restriction on movement of

2022 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and Circular number SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated 15th January, 2021 and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated 13th May, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI") (hereinafter collectively referred to as "the Circulars"), companies are allowed to hold AGM through VC/OAVM, without the physical presence of members at a common venue. In compliance with the aforesaid Circulars, Companies Act, 2013 ("the Act") and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), the AGM of the In accordance with the said circulars, the Notice convening the AGM along with the Annual Report including the Audited Financial Statemen for the financial year ended 31st March 2022 has been sent electronically on 05th September, 2022 to those members whose e-mail address(es) are registered with the Company/Depositary Participant(s)/Registrar and Share Transfer Agent ("RTA") as on Tuesday, 30th August, 2022.

individuals at several place in the country, and pursuant to the General Circular numbers 14/2020 dated 8th April, 2020, 17/2020 dated 13th

April, 2020, 20/2020 dated 5th May, 2020, 02/2021 dated 13th January, 2021, 21/2021 dated 14th December, 2021 and 2/2022 dated 05th May,

Pursuant to the provisions of Section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members and Share Transfer Books of the Company wil remain closed from Saturday, 24th September 2022 to Friday, 30th September 2022 (both days inclusive) for the purpose of 32nd AGM. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration Rules, 2014 (as amended from time to time), Regulation 44 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (a

amended from time to time), and the Circulars, the Company is providing facility of remote e-voting to its Members in respect of the business to be transacted at the AGM. For this purpose, the Company has entered into an agreement with National Securities Depository Limited (NSDL) for facilitating voting through electronic means, as the authorized agency. The facility of casting votes by a member using e-voting system o the date of the AGM will be provided by NSDL. All the members are hereby informed that: 1. The business as set forth in the Notice of 32nd AGM shall be transacted through electronic means.

2. The cut-off date for determining the eligibility to vote through electronic means shall be Friday, 23rd September 2022. Persons whose name is recorded in the register of members or in the register of beneficial owners maintained as on cut-off date, only shall be

entitled to avail the facility of remote e-voting as well as the e-voting at the AGM. E-voting portal will remain open from Tuesday, 27th September 2022 at 09:00 A.M. and ends on Wednesday, 29th September 2022 at 5:00 P.M. The e-voting module shall be disabled by NSDL thereafter and voting shall not be allowed beyond said time.

Any person, who acquires shares and becomes a member of the Company after the dispatch of the notice and hold shares as on

cut-off date i.e., Friday, 23rd September 2022, may obtain login ID and password by sending a request on evoting@nsdl.co.in to cast The members who have cast their vote by e-voting prior to the meeting may also attend the meeting but shall not be entitled to cast

The manner of remote e-voting and e-voting during the AGM, for members holding shares in physical mode, dematerialized mode and for those members who have registered their e-mail addresses is provided in detail in Notice of AGM. M/s. Anshul Bhatt & Associates, Company Secretaries, Mumbai, have been appointed as the Scrutinizer for scrutinizing the e-voting

process in a fair and transparent manner. The results declared along with the Scrutinizer's Report within the prescribed period shall be displayed on the Company's website and shall also be communicated to the BSE Limited and National Stock Exchange of India Limited For detailed instructions of e-voting, members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of 32nd AGM. In case of any

queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of http://www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in. Members may also write to the Compliance Officer of the Company at compliance.dsj@gmail.com.

By order of the Board of Directors

For DSJ Keep Learning Limited (Formerly known as DSJ Communications Limited)

Jaiprakash Gangwani **Company Secretary & Compliance Officer**

Place: Mumbai

Date: 05th September, 2022

Suyog SUYOG TELEMATICS LIMITED

CIN: L32109MH1995PLC091107 Regd. Office: Suyog House, Plot No 30, MIDC Central Road, Andheri East, Mumbai - 400093

Tel No.: 022-25795516 / 25778029 / 25778030 | Website: www.suyogtelematics.co.in | Email Id: investor@suyogtelematics.co.in

NOTICE OF 27th ANNUAL GENERAL MEETING TO THE SHAREHOLDERS Notice is hereby given that the 27th Annual General Meeting ("AGM") of the Members of Suyog Telematics Limited ("the Company") will be held on Tuesday, September 27, 2022 at 11.00 a.m. IST through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to transact the business, as set out in the Notice of AGM in compliance with the applicable provisions

of the Companies Act, 2013 and circular nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 21/2021 and 05/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 14, 2021 and May 05, 2022 respectively, issued by Ministry of Corporate Affairs and circular no. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/ 2020/79, SEBI/ HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 and SEBI/HO/ CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022, respectively, issued by the Securities Electronic copies of the Notice of the AGM, procedure and instructions for e-voting and the Integrated Annual Report for the FY 2021-22 have been sent on September 03, 2022 to the members whose e-mail IDs are registered with the

Company/Depositories. The Notice and the Integrated Annual Report for the FY 2021-22 is also available on the Company's website at www.suyogtelematics.co.in and on the website of the National Securities Depository Limited (NSDL) i.e. https://www.evoting.nsdl.com, BSE Limited at www.bseindia.com. Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time and Regulation 44 of Securities and Exchange Board of

- India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system (e-voting) provided by NSDL Additionally, the Company is providing the facility of voting through e-voting system during the AGM. Ms. Amruta Giradkar, Practicing Company Secretary (ACS: 48693 CP: 19381) and Proprietor of Amruta Giradkar & Associates, Company Secretaries has been appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and
- transparent manner. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date i.e. Tuesday, September 21, 2022 A person whose name is recorded in the register of Members or in register of beneficial owner maintained by depositories as on the cut-off date shall be entitled to avail facility of remote e-voting as well as voting in the general meeting.
- The remote e-voting period commences on Friday, September 23, 2022 (9.00 a.m. IST) and ends on Monday, September 26, 2022 (5.00 p.m. IST). During this period, Members may cast their vote electronically. The remote e-voting module shall
- be disabled by NSDL thereafter and remote e-voting shall not be allowed beyond such date and time. Those Members, who will be present in the AGM through VC/OAVM facility and have not cast their votes on the Resolutions through remote e-voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-voting system during the AGM. The Members who have casted their votes by remote e-voting prior to the AGM may also attend/participate in the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their votes again.
- Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the Notice has been sent electronically by the Company, and holds shares as of the cut-off date; may obtain the login ID and password by sending a request to evoting@nsdl.co.in. However, if he/she is already registered with NSDL for remote e-voting then he/she can use his/her existing User ID and password for casting the votes.
- If you have not registered your e-mail address with the Company/Depository you may please follow below instructions for obtaining login details for e-voting:

back), PAN (self attested scanned copy of PAN card), AADHAAR (self attested scanned copy of shares are held in Aadhar Card by e-mail to Bigshare Services Private Limited RTA at investor@bigshareonline.com physical mode Please provide DPID-CLID (16 digit DPID + CLID or 16 digit beneficiary ID), Name, client master or In case share copy of Consolidated Account statement, PAN (self - attested scanned copy of PAN card), AADHAAR shares are held in demat mode (self-attested scanned copy of Aadhaar Card) by email to Bigshare Services Private Limited RTA at investor@bigshareonline.com

Please provide Folio No., Name of shareholder, scanned copy of the share certificate (front and

Alternatively member may send an e-mail request to evoting@nsdl.co.in for obtaining User ID and Password.

For details relating to remote e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries or grievances relating to remote e-voting, please refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdi.com or at toll free no. 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request to

Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with Rule 10 of the Companies (Management & Administration)

Rules, 2014 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015, notice is further given that the Register of Members and Share Transfer Books will remain closed from

Thursday September 22, 2022 to Tuesday, September 27, 2022 (both days inclusive) for the purpose of Annual General Meeting and payment of Final Dividend, if approved, in the Annual General Meeting. For Suyog Telematics Limited

> Shivshankar Lature **Managing Director**

financialexp.epap.in

Date: September 05, 2022

Place : Mumbai

Avani D. Lakhani **Company Secretary**

SD/-

By Order of the Board of Directors

For Valiant Organics Limited

ID and Password by providing the details mentioned in Point (1) or (2) as the case may be. In case of any assistance, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990 or send a request to Mr. Amit Vishal, Senior Manager, NSDL, Email: amitv@nsdl.co.in, Tel:022-24994360/Ms. Pallavi Mhatre, Manager, NSDL, Email: pallavid@nsdl.co.in / evoting@nsdl.co.in , Tel: 022-24994545.

Place:- Thane

Date:- September 5, 2022

AND E-VOTING INFORMATION

The AGM will be convened in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the

In compliance with the above mentioned provisions, Notice of the 11th AGM and the Annual Report have been sent

The Notice of 11th AGM and the Annual Report for the financial year 2021-22 are available on the Company's website

Instructions for Remote E-voting and E-voting during AGM

In compliance with the provisions of Section 108 of the Act, read with Rule 20 of the Companies (Managemen The cut-off date for determining the eligibility of Members for voting through remote e-voting and e-voting at the

The Members attending the AGM through VC / OAVM and who have not cast their vote through remote e-voting

Procedure to be followed by those Members whose e-mail ids are not registered with the depositories for

attested copy) to rnt.helpdesk@linkintime.co.in

Members will be able to attend the AGM through VC / OAVM or view the live webcast of the AGM at https://www. evoting.nsdl.com by using their remote e-voting login credentials and selecting the EVEN for Company's AGM. The

Mitali Rajendra Shah

CANARA ROBECO

Canara Robeco Mutual Fund

Investment Manager: Canara Robeco Asset Management Co. Ltd. Construction House, 4th Floor, 5, Walchand Hirachand Marg, Ballard Estate, Mumbai 400 001. Tel.: 6658 5000 Fax: 6658 5012/13 www.canararobeco.com CIN No.: U65990MH1993PLC071003

NOTICE-CUM-ADDENDUM NO. 29

Change in the Official Point of Acceptance of Transactions of Canara Robeco Mutual Fund:

All unit holders are requested to take note of the change in the address of below mentioned offices of KFin Technologies Limited which are Official Point of Acceptance of the Transactions for schemes of Canara Robeco Mutual Fund, with immediate effect:

| Branch | Old Address | New Address |
|------------------|---|---|
| Meerut | KFin Technologies Ltd, H No. 5, Purva Eran, Opposite Syndicate Bank, Hapur Road, Meerut - 250002. | KFin Technologies Ltd, Shop No. 111, First Floor, Shivam Plaza, Near Canara Bank, Opp. Eves Petrol Pump, Meerut - 250001. |
| Mumbai - Fort | KFin Technologies Ltd, 24/B Raja Bahadur Compound, Ambalal Doshi Marg, Behind BSE Bldg., Fort, Mumbai - 400001. | KFin Technologies Ltd, 6/8 Ground Floor, Crossley House, Near BSE (Bombay Stock Exchange), Next Union Bank, Fort, Mumbai - 400001. |
| Karnal | KFin Technologies Ltd, 18/369 Char Chaman, Kunjpura Road, Behind Miglani Hospital, Karnal - 132001. | KFin Technologies Ltd, 3 Randhir Colony, Near Doctor J. C. Bathla Hospital, Karnal, Haryana - 132001. |

Further, all unit holders are requested to note that following office of KFin Technologies Limited which is Official Point of Acceptance of the Transactions for schemes of Canara Robeco Mutual Fund has cease to operate with immediate effect:

| Branch | Address | |
|------------------------|---|--|
| Hyderabad - Srikakulam | KFin Technologies Ltd, D No 4-4-97, First Floor, Behind Sri Vijayaganapathi Temple, Pedda Relli Veedhi, Palakonda Road, Srikakulam - 532001. | |

This addendum shall form an integral part of the Statement of Additional Information (SAI), Scheme Information Document (SID) and Key Information Memorandum (KIM) of schemes of Canara Robeco Mutual Fund as amended from time to time. All other terms & conditions of SAI, SID and KIM will remain unchanged.

Unit holders are requested to visit www.canararobeco.com to claim their Unclaimed Redemption & Dividend/IDCW amounts and follow the procedure prescribed therein.

For and on behalf of Canara Robeco Asset Management Company Ltd. (Investment manager for Canara Robeco Mutual Fund)

Date: 05-09-2022 Place: Mumbai

१६/०९/२०२२

१६/०९/२०२२

२१/०९/२०२२

१६/०९/२०२२

१६/०९/२०२२

२१/०९/२०२२

२१/०९/२०२२

२१/०९/२०२२

२७/०९/२०२२

२७/०९/२०२२

२६/०९/२०२२

२६/०९/२०२२

२६/०९/२०२२

२१/०९/२०२२

२१/०९/२०२२

२१/०९/२०२२

१६/०९/२०२२

२६/०९/२०२२

१६/०९/२०२२

१६/०९/२०२२

२७/०९/२०२२

७३१९६९९७

७३०८६८०६

७३३३८१४४

७३३५०६४१

७२४३१८१५

७२८६४८१७

७३०८२२७६

७३२९१७०८

७३३९५२२५

७२६०८२३४

७३३८३६५४

७३४९४४२८

७३३९१२८५

७३०६०८७८

७३२०३६९२

७३१८००३१

७३३६४४१०

७२५९४२५८

62400990

७३१९६४१८

७३३९८६५५

१६/०९/२०२२ ५०२०००५०८०६१३१ नीता जे देसाई

१६/०९/२०२२ | ५०२०००२९०५३१३० | सीताबाई बापू सहाणे

Authorised Signatory

लिलावाची

तारीख

१६/०९/२०२२

७२३२६७१९

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

मनी२मी फायनान्स प्रा. लि.

७०२, हरी ओम आयटी पार्क, डेल्टा गार्डन कॉम्प्लेक्स जवळ, एमआयडीसी रोड, महाजनवाडी, मिरा रोड (पूर्व), ठाणे – ४०११०७. फोन : ७२०८४९६००१/२

लिलाव सूचना

बालील नमुद कर्ज खाते क्रमांक धारक कर्जदारांनी खालील विनिर्दिष्टनुसार सोने दागिणे तारण ठेवून सोने कर्ज सुविध घेतली आहे. कर्जदारांनी थकबाकीचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि त्यामुळे कंपनीला थकबाकी रक्क चुकती करण्यासाठी कर्जदारांना बोलाविण्यासाठी सूचना जारी करणे भाग पडले होते. तथापी कर्जदारांनी त्यांची थकबार्ब ु चुकती/पूर्ण करण्यास कसूर केली आहे म्हणून मनी२मी फायनान्स प्रा. लि. च्या नाव तारण सोने दागिन्यांचा लिलाव करण्

कंपनी मनी२मी फायनान्स प्रा. लि. ला भाग पडले आहे. ग्राहकाचे नाव आणि कर्ज क्र.:

अंजली शेलार (पीआर००७५८२) : जीएलबीएसडब्ल्यूएए०१३३७ ; बहादूर धोडी (पीआर००४५६८) जीएलबीएसडब्ल्यूएए०१३५८ ; देवीसिंग परमार (पीआर००४४८०) : जीएलबीएसडब्ल्यूएए०९६१ जीएलबीएसडब्ल्यूएए००९९४ ; दिगेश जोंधळेकर (पीआर००४९२०) : जीएलबीएसडब्ल्यूएए०१३२९ ; हर्षद पाटील (पीआर००५२३५) : जीएलबीएसडब्ल्यूएए००८१२ ; जागीर राजपुरोहित (पीआर००२४०८) जीएलबीएसडब्ल्यूएए०१०४१ ; कैलास भोई (पीआर००२५९७) : जीएलबीएसडब्ल्यूएए००९०८ ; करण मिर्स्र जीएलबीएसडब्ल्यूएए००७३९ ; मनीषा राऊत (पीआर००४५७४)) गिएलबीएसडब्ल्यूएए०११६५ ; मानसी राऊत (पीआर००४५७५) : जीएलबीएसडब्ल्यूएए०११६३ ; प्रशांत गायकवा जीएलबीएसडब्ल्यूएए००७२६ ; रंजन कुमार सिंग (पीआर००३०२१) जीएलबीएसडब्ल्यएए०१०७९ : सतीश कमार जैस्वार (पीआर००५३१७) : जीएलबीएसडब्ल्यएए०११६१: शशिकां त्रिपाठी (पीआर००६९९६) : जीएलबीएसडब्ल्यूएए०११६० ; सुभाष द्विवेदी (पीआर००४७८२) जीएलबीएसडब्ल्यूएए००९८६ ; सुदर्शन साटवी (पीआर००४७०२) : जीएलबीएसडब्ल्यूएए०१२२७ ; सुनीता दुर (पीआर००६१३२): जीएलबीएसडब्ल्यूएए००८४५ ; सुरज पाटील (पीआर००५१८६) : जीएलबीएसडब्ल्यूएए००७९४ ; सुरेश पाटील (पीआर००४३९६): जीएलबीएसडब्ल्यूएए००८७१ ; तेजस देसले (पीआर००५७०२) बीएलबीएसडब्ल्यूएए००६३९ ; विनय कुमार (पीआर००५८२३): जीएलबीएसडब्ल्यूएए०१०७८. चंद्रकांत मुदलिया (पीआर००७२६१) : जीएलएनएसडब्ल्यूएए०१६६४ ; दिलीप जैन (पीआर००७०६५): जीएलएनएसडब्ल्यूएए०१६२९ . : कीर्ती कमार शाह (पीआर००६५८१) : जीएलएनएसडब्ल्यएए०१५०५ : मोहसीन सैफ खाकडी (पीआर००७६३५) एलएनएसडब्ल्यूएए०१७६२ ; रूपराम गुजर (पीआर००६२३३) : जीएलएनएसडब्ल्यूएए०१४२९ ; संदीप मिश्र (पीआर००३७५३) : जीएलएनएसडब्ल्युएए०१७३१ वैभवी जाधव (पीआर००५८७२) जीएलएनएसडब्ल्यूएए०१३६८. अशोक डोईफोर्ड (पीआर००३०६१) : जीएलव्हीएसईएए०१३२८ ; हौजीफ लकडावाला (पीआर००१३६२) : जीएलव्हीएसईएए०१८०६ ; मंगेश गुरव (पीआर००१५३३) जीएलव्हीएसईएए०१३१० ; मोहित सेठ (पीआर००७०३६) : जीएलव्हीएसईएए०१९८९ ; निलंश बनसोडें (पीआर००१६९१): जीएलव्हीएसईएए०१२३५ ; राकेश पांचाळ (पीआर००११८८): जीएलव्हीएसईएए०१७८५ सचिन श्रीवास्तव (पीआर००६२३१) : जीएलव्हीएसईएए०१७२४ ; संतोष सेठ (पीआर००१२८९) जीएलव्हीएसईएए०१७७९, जीएलव्हीएसईएए०१७९०, जीएलव्हीएसईएए०१८१८, जीएलव्हीएसईएए०१७२५ जीएलव्हीएसईएए०२१२३; सुरेश सोळंकी (पीआर००१८६९): जीएलव्हीएसईएए०१८३३ ; वर्षा देशमुख (पीआर००६८२४): जीएलव्हीएसईएए०१८६३.

कसूरवार कर्जदारांकडे सदर सूचना प्रकाशना नंतरही परंत<mark>ू १९ सप्टेंबर, २०२२</mark> रोजी किंवा पूर्वी सर्व प्रयोज्य प्रभारांस संपुर्ण थकबाकी प्रदान करण्याचा आणि त्यांचे कर्ज खाते समाप्त करण्याचा पर्याय आहे. केसूरदार ग्राहकांकडून १९ **सप्टेंबर,** २०२२ नंतर प्रदान प्राप्त झाल्यास ते थकबाकी परताव्यासाठी म्हणून विचारात घेतले जाणार नाही. सदर भरण लेलाव प्रक्रियेनंतर समायोजित करण्यात येईल. तथापि, कसूरदार कर्ज सदर प्रकाशनाच्या दिवशी किंवा त्यानंतर म्हणजेच **०६ सप्टेंबर, २०२२** रोजी बंद करण्यात येईल, त्यांना प्रमाणानुसार प्रकाशन शुल्क सहन करावे लागेल.

वरील नमुद सोने दागिण्यांचा लिलाव येथे करण्यात येईल : मनी२मी फायनान्स प्रा. लि., येथे स्थित **मनी२मी फायनान्**र प्रायव्हेट लिमिटेड, कार्यालय क्र. १५१/१५२, पहिला मजला, हार्मोनी प्लाझा, स्टेट बँक ऑफ इंडिया समोर तारापुर रोड, बोईसर (पश्चिम), पालघर-४०१५०१. दिनांक : २१ सप्टेंबर, २०२२ वेळ : स. ११.३० वा रांना दिनांक **१९ सप्टेंबर. २०२२** रोजी सोन्याच्या दागिन्यांचे निरिक्षण करण्याकरीता बोल . गेन्याचा लिलाव '' जे आहे जसे आहे'' तत्त्वावर केला जाईल. लिलाव कंपनीद्वारे घालून दिलेल्या प्रक्रिये अंतर्गत आणि अटी व शर्तींवर आयोजित करण्यात येईल. कसुरदार खात्यांच्या संदर्भातील लिलाव लिलावाच्या दिवशी पूर्ण न झाल्यास तारण सोन्याच्या दागिन्यांचा कोणत्याही पुढील सूचनेशिवाय पुढील दिवशी लिलाव करण्यात येईल. कंपनी त्यांच्य स्वच्छानिर्णयाने कोणत्याही लिलावाकरीता अटी व शर्तींमध्ये बदल करू शकतील. लिलावामधील सहभाग आणि बोलींची स्वीकृती कंपनीच्या एकल स्वेच्छानिर्णयावर असेल. कंपनीने कोणतीही पूर्व सूचना दिल्याशिवाय कोणतेही खाते काहून टाकण्यांचे हक्ष राखून ठेवले आहेत आणि त्यांच्याकडे पूर्व सूचनेशिवाय लिलावाची तारीख रह,/बदल करण्याचे हक्ष आहेत. बोलीदारांना लिलावाच्या दिवशी सध्याचे दोन छायाचित्रासह पडताळणीसाठी त्यांचे ओळखपत्र, सही आणि त्त्याच्या पुराव्याची प्रत सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे. बोलीटारांना त्यांच्या प्रस्तावासह द्रअर म्हणन र १,००,०००/- ची पे ऑर्डर जोडण्याची विनंती करण्यात येत आहे. लिलावाच्या अटी आणि शर्तींच्या कोणत्याही पुढीर . पशिलाकरिता तुम्हाला मनी२मी फायनान्स प्रा. लि. येथे श्रीम. श्रद्धा शर्मा यांना संपर्क करणे आवश्यक आहे.

दिनांक : ०६/०९/२०२२ श्रीम. गंजन शम मनी२मी फायनान्सँ प्रा. लि.

ग्राहकाचे नाव

प्रियल प्रदीप व्यास

८९०१६ एचडीएफसी बँक लि..

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that Dr. Laxmi Meghji Manania (Deceased), who expired on 29th May 2021, was the member of La-Chapelle Co-operative Housing Society (Society) in respect of the Property described in the SCHEDULE

Mr. Paresh Khimji Shah and Mrs. Heena Paresh Shah (intending joint members) have applied to the Society for transmission of the Property on the basis of a Family Arrangement Agreement dated 8th Augus 2021, which has been signed by all the lega

objections from the heir/s or legal representatives or other claimants for

THE SCHEDULE ABOVE REFERRED

[Description of the said Property] Flat No. C-701 on 7th Floor of "La-Chapell Building" together with 15 shares of Rs. 50 each bearing distinctive nos. 2151 to 2165 (both inclusive) under Share Certificate No 107 situated at Evershine Nagar, off Marve Road, Malad (W), Mumbai-400064. Dated this 6th September 2022

The Secretary La-Chapelle CHS Ltd. Evershine Nagar, Malad (W), Mumbai- 400064

TRANS FREIGHT CONTAINERS LTD.

Regd. Off: Mulund Industrial Services Co.op. Society Ltd., Nahur Road, Mulund (West), Mumbai 400 080. CIN: I3420MH1974 PLC18009 NOTICE

Notice is hereby given that the 48^{th} Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Friday, September 30, 2022 at 11.00 a.m. at Mulund Industrial Services Co-op Society Ltd., Nahur Road, Mulund (West), Mumbai 400 080, Maharashtra, India, to transact the business as contained in the Notice sent to all members at their Registered Addresses/e-mail ID alongwith Proxy Form, Attendance Slip, Annual Report inter-alia containing Director's Reports, Auditor's Report and Audited Financial Statement for the vear ended March 31, 2022.

Pursuant to Section 91 of the Companies Act. 2013 and Regulation 42 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, notice is further given that the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, September 24, 2022 to Friday, September 30 2022 (both days inclusive) for the purpose of AGM.

E-voting:

49186000.

Place : Mumbai

Pursuant to Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rule, 2014 the Company is offering remote electronic voting (e-voting) to the members through electronic voting platform of LIIPL. The cut-of date for determining eligibility of Members for remote e-voting and physical poll at the AGM s 23rd September,2022. A member holding shares either in physical or dematerialized form as on the cut-off date shall be entitled to avail the facility of remote e-voting as well as voting through polling paper in the AGM. The e-voting process shall commence from 9.00 a.m. (IST) on September 27, 2022 and shall end at 5.00 p.m. (IST) on September 29, 2022 The e-voting facility will be disabled thereafter. The e-voting results will be declared on o before October 03, 2022.

Physical voting through Ballot Paper will also be made available to those members who attend the AGM and have not already cast their vote by remote e-voting. Members may participate in the 48th Annual General Meeting even after exercising the rights to vote by

in case of any queries pertaining to e-voting, members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) and e-voting manual available at http://instavote.linkintime.co.in under

Help section or write an email to insta.vote@linkintime.co.in or contact LIIPL at 022 For Trans Freight Containers Limited

Date : 6th September, 2022

Badal Mittal Whole-time-Director DIN 00076143

Sd/

HDFC BANK We understand your world

एचडीएफसी बँक हाऊस,सेनापती बापट मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई ४०० ०१३

लिलाव विक्री सूचना

विशेषत: कर्जदार (येथे खाली कोष्टकात ज्यांचे तपशील दिले आहेत ते) आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे कळविण्यात येते की, खालील नमूद कर्ज खाते प्रदानासाठी थकीत आहे आणि कर्जदारांनी स्वीकारलेल्या/ स्वाक्षरी केलेल्या खालील कर्जाच्या संबंधातील दस्तावेजाप्रमाणे (अशा दस्तावेजांचा एकत्रित उल्लेख ''कर्ज करार'') त्याची/तिची/त्यांची थकबाकी भागविण्यासाठी कर्जदारांना विनंती करणाऱ्या एचडीएफसी बँक लिमिटेड (''बँक'') ने पाठविलेल्या पत्रव्यवहार व सूचनांचे कर्जदार खाते धारकांनी पालन केले नाही/त्यास प्रतिसाद दिलेला नाही आणि म्हणून त्याच्या शर्तीचा भंग केला. बँकेने तारणावरील तिचा अधिकार वापरून, तारणावर अंमलबजावणी करण्याचे ठरवले आणि म्हणून बँकेला कर्जदारांकडून येणे असलेल्या थकबाकीच्या वसुली/रोकड करण्याकरिता ते विकण्याच्या कारणास्तव कर्जासाठी बँकेकडे गहाण म्हणून तारण ठेवलेल्या सोन्याच्या दागिन्यांचा जाहीर लिलाव करण्याचे ठरविले आहे. **कृपया खालील लिलाव नियोजनाचा संदर्भ घ्यावा जर वर दिलेल्या** तारखेस कोणत्याही तारणांचा लिलाव पर्ण होऊ शकला नाही किंवा आयोजित होऊ शकला नाही तर बँकेने त्यानंतरच्या कोणत्याही तारखेस सदर लिलाव प्रक्रिया किंवा तो करण्याचा हक्क राखुन ठेवला आहे.

| | । व त्राक्रवा किया सा कर | ज्याचा हक्क राखुन ठवला आह | • | |
|---------------------|--------------------------|-------------------------------|------------|---|
| ि लिलावाची तारीख | कर्ज क्र. | ग्राहकाचे नाव | कर्ज रक्रम | पत्ता |
| १६/०९/२०२२ | ७३३६०३२६ | केतुल राहुलभाई मेहता | ११६९६४४.०३ | एचडीएफसी बँक लि., ऑपेरा हाऊस, |
| २१/०९/२०२२ | ७३१५८८४५ | संदीप सुरेश जाधव | ९५८००० | चोपटवे शाखा, सुख सागर हॉटेल जवळ, |
| १६/०९/२०२२ | ७३२०१६२२ | प्रदीप रिखीराम अग्रवाल | ७६८००० | चूर्णी रोड |
| १६/०९/२०२२ | ७३२२५४११ | भीमदेव खेदान ठाकूर | १६६००० | |
| २६/०९/२०२२ | ७३३८८३९० | मनीष कदम | १११००० | |
| २१/०९/२०२२ | ७३३७९२२० | संध्या एस परदेशी | 84000 | |
| १६/०९/२०२२ | ५०२०००२९१४४९०८ | जगदीप शर्मा | २३१६६५ | |
| २६/०९/२०२२ | ७३१३१३३ | सीमा सिंग | १०१००० | एचडीएफसी बँक लि. बी विंग, |
| १६/०९/२०२२ | ७२५३२३९९ | मनोहर चिंतामण कोरे | ५१००० | १ला मजला, शिवकला आर्केड, बोईसर |
| १६/०९/२०२२ | ७३३४१६१५ | नरेंद्र कुमार शर्मा | २९००० | तारापूर रोड बोईसर, पिन -४०५५०१ |
| २६/०९/२०२२ | ७२६०१८२० | संदेश गण् पाटील | १७६००० | एचडीएफसी बँक लिमिटेड तळ मजला, |
| १६/०९/२०२२ | ७३०६४४९५ | सारिका कौतुक शिर्के | १०५६०० | सर्व्हें क्र. २६५, |
| २१/०९/२०२२ | ७३३५९८३७ | भालचंद्र वासुदेव कावली | ७१००० | म्हात्रे वाडी, रेल्वे स्टेशन जवळ, विरार |
| २७/०९/२०२२ | ७२६०४६७२ | पवनकुमार लक्ष्मीकांत तिवारी | 90000 | पश्चिम -पिन ४०१ ३०३ |
| २१/०९/२०२२ | ७३२२००७३ | सद्दाम खान | ६५००० | |
| २७/०९/२०२२ | ७३३९९३६० | रुपेश मधुकर वालम | ५०१०० | |
| २१/०९/२०२२ | ७३१३७६१७ | कांचन मिश्रा | १०४५००० | ॲस्टर अपार्टमेंट, तळ मजला, |
| २१/०९/२०२२ | ७३५४०९७४ | राजेश बी सिंग | १५७००० | विवा सुपर मार्केट, नालासोपारा पश्चिम, |
| २१/०९/२०२२ | ७३२९३४७८ | विश्वजीत कमलकांत मंडळ | १३०९०० | मुंबई ४०१२०३. |
| २१/०९/२०२२ | ७३२९५७२९ | विश्वजीत कमलकांत मंडळ | ९८००० | |
| २१/०९/२०२२ | ७३३४९८५१ | कुणाल वासुदेव वंजारी | ९१००० | |
| २७/०९/२०२२ | ७३३९६६४ | संतोष कुमार मिश्रा | ६५००० | |
| २१/०९/२०२२ | ७३२९३०१७ | महेश राजाराम जाधव | ५१००० | |
| २१/०९/२०२२ | ७३२६८९१२ | रामसजीवन प्रजापती | २८७०० | |
| २१/०९/२०२२ | ७३३६४६७१ | मुकेश मधुकर लोंढे | ७१००० | एचडीएफसी बँक लि. दुकान क्र. १ ते ८, |
| | | | | मधुमंगल, चिंतामणी मंदिराच्या पुढे, विरार रेल्वे स्टेशन समोर, विरार (पूर्व) - ४०१६०३ |
| २७/०९/२०२२ | ७३३९५७७४ | रेणू हरेश छाबलानी | ५९००० | गंगा अपार्टमेंट दुकान क्र. १-४, नेताजी चौक, उल्हासनगर (प्) मुंबई पिन- |
| | | | | ४२१००४. |
| २१/०९/२०२२ | ७३३७३८०८ | शशिकांत पाटील | ५१८००० | एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १४, |
| १६/०९/२०२२ | ७३०३३९२८ | प्रवीण लक्ष्मण मेंढे | १६७००० | तळ मजला, कोरल क्रेस्ट, प्लॉट क्र. ३, |
| २१/०९/२०२२ | ७३३४४७९२ | जहुरहुसेन नसीर मुकादम | १३२००० | सेक्टर २३, नेरुळ पूर्व, नवी मुंबई - |
| १६/०९/२०२२ | ७३१२७६९३ | प्रशांत प्रकाश खापरे | १०१००० | ४००७०६ |
| १६/०९/२०२२ | ७२५५७८१४ | राजेंद्र सुदाम कोळी | १०००० | |
| २१/०९/२०२२ | ७३३७३२५९ | अँथनी थॉमस जॉब | 98000 | |
| १६/०९/२०२२ | ७२८०४९६६ | निलेश केशरीनाथ पाटील | २०३७४० | एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १४, तळ |
| १६/०९/२०२२ | ७३०३८४१२ | विनायक जयवंत पेडणेकर | १६०००० | मजला, कोरल क्रेस्ट, प्लॉट क्र. ३, सेक्टर २३, नेरुळ पूर्व, नवी मुंबई -४००७०६ |
| १६/०९/२०२२ | ७२७५०८१४ | अब्दुलमतीन एफ मोतलानी | ९९८००० | दुकान क्र. ३८ आणि ३९, पटेल् हेरिटेज, |
| १६/०९/२०२२ | ७३०७७९२९ | धरमशी बी बेरा | १५६००० | प्लॉट क्र. १५ आणि १७, सेक्टर ७, |
| २१/०९/२०२२ | ७३२०८४१७ | दीपक कुमार तिवारी | ४७००० | खारघर, नवी मुंबई -४१०२१० |
| २१/०९/२०२२ | ४८७७३०६७ | दीपक कुमार तिवारी | २५८०० | |
| १६/०९/२०२२ | ७३३५७४४९ | मधुकर शांताराम सुर्वे | ५६५००० | एचडीएफसी बँक लिमिटेड, दुकान क्र. २ |
| २१/०९/२०२२ | ७३२६८७९९ | भक्ति भगवान पालव | ११०५०० | आणि ३, गोखले आणि रानडे रोडचे श्रद्धा बिल्डींग जंक्शन, सुजाता हॉटेलच्या पुढे, दादर पश्चिम, मुंबई -४०० ०२८. |
| २७/०९/२०२२ | ७२६०५८८६ | दीपाली विनित पुजारा | १३१८००० | १७०/७१ ॲंकरेज बिल्डिंग, सेंट्रल |
| २६/०९/२०२२ | ७३३८८५२८ | मनोज यादव पठाडे | २२७००० | एव्हेन्यू रोड, आंबडेकर गार्डन जवळ, |
| २६/०९/२०२२ | ७३१४१११५ | कृष्णकुमार राधेश्याम उपाध्याय | १४०००० | चेंबूर पूर्व, मुंबई ४०००७१. |
| २१/०९/२०२२ | ७३०२१७७२ | चिराग रमेशचंद्र शेठ | १३१००० | |
| २६/०९/२०२२ | ७२५९६२७९ | दयानंद बी गाडीलोहर | १६८००० | एचडीएफसी बँक लिमिटेड, |
| २१/०९/२०२२ | ७३१९२७३० | आनंद कृष्ण मल्होत्रा | ११४७०० | तळ मजला, शुभम पॅलेस, सेक्टर १५, मेन |
| १६/०९/२०२२ | ७३२५७३०२ | आनंद कृष्ण मल्होत्रा | ७५९०० | रोड, कोपरखैरणे, नवी मुंबई -४१०२०६ |
| १६/०९/२०२२ | ७३२०५४९१ | आनंद कृष्ण मल्होत्रा | ६०८०० | |
| १६/०९/२०२२ | ७३०३३८६० | अजिंक्य एस रसाळे | १३७००० | एचडीएफसी बँक लि., जैन पॉलिक्लिनिक एमआयडीसी कॉलनी, प्लॉट क्र. पी-२५, मोहोपाडा, रसायनी, ४१०२२० |
| १६/०९/२०२२ | ७२६५५२०० | रवींद्र नारायण कोळी | ४८१००० | एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४, |
| १६/०९/२०२२ | ५०२०००२९७१७१०० | मंजुळा भानुशाली | १९४९७०९.५४ | सेक्टर १९, वाशी नवी मुंबई -४००७०५ |
| १६/०९/२०२२ | ७३०९०६६५ | दिपक राजाराम भालेकर | १५२००० | एचडीएफसी बँक लि., कोहिनूर |
| १६/०९/२०२२ | ७३२०५१५० | गुरुनाथ रामचंद्र काठोळे | ११७००० | कॉम्प्लेक्स, ओम साई नगर, मुंबई नाशिक |
| १६/०९/२०२२ | ७३१०५९२९ | आकाश दत्तात्रय जाधव | ८५००० | हाईवे, पडघा, ठाणे (जि.), महाराष्ट्र, |
| 95/09/2022 | 0100308501 | तैशत गागे पारील | /0000 | पिनकोड –४२११०१ |

वैभव नागो पाटील

रेश्मा विनोद शेट्टी

नलिनी रमेश पंड्या

विनायक बाबुराव शेळके

रमेश गिरधरलाल पंड्या

नरेश प्रताप परपाला

प्रीतम रमण राजपत

झीशान सलीम शेख

महेश पाचोरी

हनुमान आर चतुर

अस्मिता अमर वांद्रे

स्वेता हरीश बंगेरा

कल्पेश जयंतीभाई पटेल

अनिल अस्करन कामर

स्वाती रमेशकुमार मेहता

यश प्रमोद तलश्यान

अभिजित अशोक रुमडे

अभिजित अशोक रुमडे

११६००० एचडीएफसी बँक लिमिटेड

288000

99000

७१८५९

१०९०००

20000

५१९३१७.३

११५००००

८४३३००

१२८०००

१०३००००

420000

422000

१७३६७६

१७२०००

एचडीएफसी बँक लि., दकान क्र. ११, तळ

मजला कणाकिया झिल्लिओन, एलबीएस मार्ग, कुर्ला पश्चिम, मुंबई-४०० ०७० एचडीएफसी बँक लि., संघवी व्हिला,

तळ मजला, फायर ब्रिगेड समोर, एसव्ही

राधा रमण बिल्डिंग, बापू बागवे रोड,

एचडीएफसी बँक लिमिटेड, अमलत

सीएचएस, जुहू, वर्सोवा लिंक रोड, अंधेरी

कॉनवुड हाऊस, यशोधाम, जनरल एके

वैद्य मार्ग, दिंडोशी बस डेपो समोर,

एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ३०, तळ

मजला, वृंदावन शॉपिंग सेंटर, एव्हरशाईन

एच/२, पूनम कॉम्प्लेक्स, ८९-९३ को-

ऑप. हाऊ. सोसा. लि., बिल्डिंग क्र.

९२, शांती पार्क मीरा रोड, मीरा रोड पूर्व,

दिनांक: ०६.०९.२०२२

३७००० कांदरपाडा, दहिसर ब्रिज जवळ, दहिसर-

पश्चिम मुंबई -४०००६८.

पश्चिम, मुंबई ४०००५३

गोरेगाव पूर्व, मुंबई ४००६६३.

सिटी, वसई पूर्व, मुंबई-४०१२०८

मुंबई ४०११०७.

रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८

| १६/०९/२०२२ | ७२३२६७१९ | प्रियल प्रदीप व्यास | ८९०१६ | एचडीएफसी बँक लि., |
|--|---|---|---|---|
| १६/०९/२०२२ | ७३३५८३९८ | सुशील कुमार तिवारी | 42000 | कस्तुरी उद्योग, दुकान १, २, ३ फाटक |
| | | | | जवळ, भाईंदर पूर्व -४०१ १०५ |
| २६/०९/२०२२ | ७३३८५९०७ | अनुपमा कुमार | ४१००० | गणपती टॉवर, ठाकूर व्हिलेज, कांदिवली |
| | | | | पूर्व, मुंबई ४००१ ०१ |
| १६/०९/२०२२ | 93.10.5016.01 | रुपल अल्पेश गोराडिया | 422000 | दुकान क्र. १०/११/१२, वैभव पॅलेस, |
| | ७२७३०५६९ | | | मेगा मॉल जवळ, ओशिवरा, जोगेश्वरी |
| १६/०९/२०२२ | ७२७३०१४१ | रुपल अल्पेश गोराडिया | ५१५५०० | |
| १६/०९/२०२२ | ७२७५३६४६ | महेंद्र पी मेहता | १११००० | पश्चिम, मुंबई ४०००१ २. |
| १६/०९/२०२२ | ५०२०००३५४९९८८७ | भरत बी जगवानी | ८२८८७.०४ | |
| २१/०९/२०२२ | ७३०४२८१५ | शंकर कृष्णन कौंदर | ३५३००० | कृष्णा रेजेन्सी, दुकान क्र. ५-५ ए, सुंदर |
| १६/०९/२०२२ | ७२७८५३०५ | विनोद माळी | २५४५०० | नगर, दलमई कॉलेज जवळ, मलाड |
| १६/०९/२०२२ | ७३१६६२४७ | पवन हेमंत वाकोडे | 240000 | पश्चिम, मुंबई ४०००६४. |
| 28/08/2022 | ७२६३६०४१ | इर्शादअली शेख | १५४००० | |
| | | | | |
| २१/०९/२०२२ | ७२६३७१८९ | इर्शादअली शेख | १३९४०० | |
| २१/०९/२०२२ | ७३३७७१७५ | शामिका साळवी | १३७००० | |
| १६/०९/२०२२ | ७२७८४५६३ | राजेश अग्रवाल | १३६०७७ | |
| १६/०९/२०२२ | ७२६३४३९८ | इर्शादअली शेख | १११००० | |
| २६/०९/२०२२ | ७२६००१२३ | रुषभ चोक्सी | १०४६०० | |
| २६/०९/२०२२ | ४७১১১६६७ | अनिल शंकर श्रीयन | ७९००० | |
| १६/०९/२०२२ | ७३२२०५८८ | दिलीप कालिदास संपत | १७६००० | एचडीएफसी बँक लिमिटेड, १ला मजला, |
| | | शेख मोह. अतहर मोह झजहीर | 42400 | त्रिमूर्ती कृपा सीएचएस, योगी नगर, |
| २७/०९/२०२२ | ७२६०६३४७ | राख मारु. असरुर मारु झणहार | 92900 | बोरिवली पश्चिम, मुंबई -४०००९१ |
| | | | | - |
| १६/०९/२०२२ | ७३२३८११७ | रिंकू गोविंदनाथ शुक्ला | ₹७००० | धीरज कवल, तळ मजला, एलबीएस मार्ग, |
| | | | | विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०० ०७९ |
| १६/०९/२०२२ | ७३१४९३८८ | किशोर मोनजी ठक्कर | ७६६००० | एचडीएफसी बँक, १ला मजला, संघवी |
| १६/०९/२०२२ | ७२८५६४७५ | राहुल श्रीराम कांबळे | १०८००० | स्क्वेअर, बँक ऑफ बडोदा समोर, एम.जी. |
| 74/03/1011 | 01014001 | राहुरा त्राराम पगपळ | 702000 | रोड, घाटकोपर पश्चिम -४०००८६ |
| 25/-0/2 25 | 1,220 -1 0 -1 | 2007-1-11-1 | | |
| 28/08/2022 | ७३३९०५९४ | अशोककुमार शुक्ला | ٥٥٥٥٥ | एचडीएफसी बँक लिमिटेड, पूडेंशियल |
| १६/०९/२०२२ | ७२८४८२८० | अनुज एस सोरल | ५९९ | बिल्डिंग, तळ मजला, हिरानंदानी बिझनेस |
| | | | | पार्क, पवई, मुंबई -४०००७६. |
| १६/०९/२०२२ | ७३२४८३९९ | सचिन बबन काळे | ८६४४०० | श्रीजी आर्केड मदन, ठाकरे चौक, फडके |
| २१/०९/२०२२ | ७३३६१०१४ | सचिन बबन काळे | २२५००० | रोड, डोंबिवली पूर्व, ४२१ २०१. |
| १६/०९/२०२२ | ७३४२०५३४ | अभिषेक मीना | १७२००० |] |
| १६/०९/२०२२ | ७३२४९३४६ | वसीम शेख | १६९४०० | 1 |
| | | वसीम शेख | | 1 |
| १६/०९/२०२२ | ७३२४९३०८ | | ११९००० | 1 |
| २१/०९/२०२२ | ७३४४२४२० | अभिषेक मीना | १११००० | - |
| १६/०९/२०२२ | ७३२८१६६० | महेश राजाराम जाधव | १०८५०० | |
| २१/०९/२०२२ | ७२३७१३९७ | जयगणेश नरसिंग नायडू | १०६९४२ | |
| २१/०९/२०२२ | ७३०१८३४६ | सचिन बबन काळे | 68000 | |
| २१/०९/२०२२ | ७३३०९४८३ | प्रसीता अन्न प्रसाद | ५५००० | |
| २१/०९/२०२२ | ७३०२३०३३ | सचिन बबन काळे | 83000 | |
| | | | | |
| २७/०९/२०२२ | ७२६०८१९२ | सचिन सुभाष कडू | ३२५०० | |
| १६/०९/२०२२ | ७३१९२३६४ | तफिल मोहम्मद अली शेख | २९६००० | एचडीएफसी बँक, वेद् बंगलो, प्लॉट क्र. |
| १६/०९/२०२२ | ७३०३३९४१ | आशिष रवींद्र दाभाडे | २४७००० | ५१, कुळगाव सोसायटी, तलाठी |
| २१/०९/२०२२ | ७३२२१६४४ | अन्नपूर्णा प्रमोद बोरगे | १८८००० | कार्यालयाजवळ, बदलापूर पूर्व -४२१५०३ |
| २७/०९/२०२२ | ७३३९७१९६ | महेश नागनाथ भोसले | १४१००० | |
| | | | | |
| | | | | |
| २६/०९/२०२२ | ७३१४०५२० | गौरव सिंग बिस्त | ७७६०० | गानरीगाम्सी बँक लि |
| २६/०९/२०२२ १६/०९/२०२२ | ७३१४०५२० ७२६४८५४२ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा | ०० <i>३७७</i> ०००० | एचडीएफसी बँक लि., |
| २६/०९/२०२२ १६/०९/२०२२ १६/०९/२०२२ | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख | ७७६०० ३०७००० २१३००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, |
| २६/०९/२०२२ १६/०९/२०२२ | ७३१४०५२० ७२६४८५४२ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा | ०० <i>३७७</i> ०००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे |
| \\ \(\xi \seta \cdot \cd | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, |
| ?\$\(\) | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. |
| \\ \(\xi \seta \cdot \cd | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. |
| ?\$\(\) | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी |
| ?\$\(\) | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम - |
| २६/०९/२०२२ १६/०९/२०२२ १६/०९/२०२२ २७/०९/२०२२ २७/०९/२०२२ १६/०९/२०२२ | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी | ७७६०० ३०७०० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम - ४००६०७. |
| ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम - ४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि |
| २६/०९/२०२२ १६/०९/२०२२ १६/०९/२०२२ २७/०९/२०२२ २७/०९/२०२२ १६/०९/२०२२ | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी | ७७६०० ३०७०० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस |
| ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?U/08/2022 ?U/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फतिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्व्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ |
| ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?U/08/2022 ?U/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ ७३३९२१३७ ७३३३६३६३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फतिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७००० १८००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्सि रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उन्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई |
| 26/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 26/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वींद्रं देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७०० १८००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायबे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई |
| ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?U/08/2022 ?U/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 ?E/08/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ ७३३९२१३७ ७३३३६३६३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फतिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७००० १८००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्सि रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उन्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई |
| 26/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 26/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 86/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३१८५३१ ७२५३३४८८ ७३५९२१३७ ७३५६३६३ ७२५९९०८ ७३२६०४२२ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वींद्रं देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७०० १८००० | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायबे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई |
| ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 ?\$/0\$/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३२८५३१ ७२५३३४८८ ७३३१९३७ ७३३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३३१७७३७ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी | ७७६०० ३०७००० २१३००० ८९००० ६६७९८ ५०५५२५ १०७०० १८००० ३०६०० १४१९१२०.५ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उत्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० |
| ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?U/09/2022 ?U/09/2022 ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२०००६१६४३५८६ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच | \$6000 \$19000 \$18000 \$1800 \$19000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर |
| ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?U/09/2022 ?U/09/2022 ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३२८५३१ ७२५३३४८८ ७३३१९३७ ७३३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३३१७७३७ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी | \$6000 \$19000 \$18000 \$1800 \$19000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२९००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल |
| 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 26/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३२८५३१ ७२५३३४८८ ७३३९२१३७ ७३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२०००६१६४३५८६ ७३५८९४४१ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार | \$09600 \$19000 \$19000 \$1900 \$19000 \$19 | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. |
| ?E/09/2022 ?E/09/2022 ?E/09/2022 ?U/09/2022 ?U/09/2022 ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२५३३४८८ ७३५२३३४८ ७३५२२१३७ ७३५६०८२ ७३५६०४२ ५०२००६१६४३५८६ ७३५८९४१ ७२५८९४४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फितमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार | | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्सि रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. |
| 28/09/2022 28 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३९८५३१ ७२५३३४८८ ७३३१६३३ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२०००६१६४३५८६ ७२५८९४४१ ७२६०७५१५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल अमीरअली कानडीया | \$09000 \$29000 \$29000 \$29000 \$29000 \$2000 \$2500 \$ | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपर्टेंट, एता, व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३५८९४१ ७२६०७३५४ ७२६०७५१५ ७३३४८१७८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया स्पेहिल अमीरअली कानडीया स्पेन रजनीकांत शहा | \$6000 \$19000 \$19000 \$19000 \$19000 \$100000 \$100000 \$100000 \$100000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 \$10000 | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्सि रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३६२६३७ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३४८१७४१ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७२३४३६७९ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया स्पेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा | \(\text{\tinx{\text{\tinx{\text{\tinx{\text{\text{\tinx{\text{\text{\text{\text{\text{\text{\ti}\text{\texi\tinx{\text{\text{\text{\text{\text{\text{\tin}}\tint{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\tinit\text{\text{\text{\text{\text{\texitil{\text{\texi{\texi{\ti}\text{\text{\text{\text{\texi{\texi{\texi{\texi{\texit{\t | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपर्टेंट, एता, व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२४२८५३१ ७२४३३४८८ ७३३६२६३ ७३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७३५४ ७२६२०५१५ ७३३४३६७९ ७२२९०५२७ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती बीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा | WSE 00 309000 783000 C8000 C8000 C9000 C | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपर्टेंट, एता, व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३६२६३७ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३४८१७४१ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७२३४३६७९ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया स्पेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा | \(\text{\tinx{\text{\tinx{\text{\tinx{\text{\text{\tinx{\text{\text{\text{\text{\text{\text{\ti}\text{\texi\tinx{\text{\text{\text{\text{\text{\text{\tin}}\tint{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\text{\tinit\text{\text{\text{\text{\text{\texitil{\text{\texi{\texi{\ti}\text{\text{\text{\text{\texi{\texi{\texi{\texi{\texit{\t | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपर्टेंट, एता, व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७९ ७२६०८२२० ७२४२८५३१ ७२४३३४८८ ७३३६२६३ ७३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७३५४ ७२६२०५१५ ७३३४३६७९ ७२२९०५२७ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती बीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा | WSE 00 309000 783000 C8000 C8000 C9000 C | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपर्टेंट, एता, व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६६०८२२० ७२६३२८५३१ ७२५३३४८८ ७३३३६३६३ ७२५९९०८ ७३३६३६३२ ५०२००६१६४३५८६ ७३४७७३७ ७२५८९४४१ ७३४८९७८ ७२३४३६७९ ७२२९०५२७ ७३३८७८६३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती बीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा | WSE 00 309000 783000 C8000 C8000 C9000 C | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केल्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६६०८२२० ७२६३२८५३१ ७२५३३४८८ ७३३३६३६३ ७२५९९०८ ७३३६३६३२ ५०२००६१६४३५८६ ७३४७७३७ ७२५८९४४१ ७३४८९७८ ७२३४३६७९ ७२२९०५२७ ७३३८७८६३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती बीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा | WSE 00 309000 783000 C8000 C8000 C9000 C | सौरभ सीएचएस, तळ मजला, सर्ल्हिस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्ताट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्ताट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६६०८२२० ७२६३२८५३१ ७२५३३४८८ ७३३३६३६३ ७२५९९०८ ७३३६३६३ ७२५९९०८ ७३४९७३७ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७२२९०५२७ ७३३८७६६३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती बीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा | WSE 00 309000 783000 C8000 C8000 C9000 C | सौरभ सीएचएस, तळ मजला, सिर्ल्ह्स रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४ प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६११०९९ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३१६३६३ ७३२६०४२२ ५०२०००६१६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३८८५६३ ७३३८८५६३ ७३३८८५४५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया स्पेति अमीरअली कानडीया स्पेत उजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसब्बर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | | सौरभ सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४ प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१० पचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅळी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७६ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६३५८६ ७३३८७७३७ ७२५८९४१ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८७८६३ ७३३८९५४५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मिर्ग प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मिर्नेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसव्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्चडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, प्लावर वॅझी कॉम्प्नंबस खडकपाडा, कल्याण (प)-४११३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६११०९९ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३१६३६३ ७३२६०४२२ ५०२०००६१६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३८८५६३ ७३३८८५६३ ७३३८८५४५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मिंग्जंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मिलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसव्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | \$\\ \text{9600}\$ \$\\ \text{7600}\$ \$\\ \text{76000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{7600000}\$ \$\\ \text{7600000}\$ \$\\ 76000000000000000000000000000000000000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्चडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅळी कॉम्प्स्वस खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०४ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७६ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३३६३६३ ७२५९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६३५८६ ७३३८७७३७ ७२५८९४१ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८७८६३ ७३३८९५४५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मुन्हा शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसव्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्चडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, प्लावर वॅझी कॉम्प्नंबस खडकपाडा, कल्याण (प)-४११३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७६ ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३६२६३ ७३३६३६३ ७३४६००८ ७३४६००८ ७३४६००८ ७३४६००८ ७३४८७४१ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३४८१७८ ७३४८९८६३ ७३४८५४५ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७३४२५०६१ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मिंग्जंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मिलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसव्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | \$\\ \text{9600}\$ \$\\ \text{7600}\$ \$\\ \text{76000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{760000}\$ \$\\ \text{7600000}\$ \$\\ \text{7600000}\$ \$\\ 76000000000000000000000000000000000000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४ प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्चडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅळी कॉम्प्स्वस खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७६ ७२६०८२२० ७२६२८५३१ ७२५३३४८८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६७४२२ ५०२००६६६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३८७८६३ ७३३८९५४५ ७३४२५०६१ ७२५६६७७८ ७२५६६७४४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपानचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया स्पेरिल मिर्सा अहणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मिर्लेश प्रविणचंद्र शहा मोर्डनुदीन मुसव्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा | | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्चडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅळी कॉम्प्स्वस खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०४ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५३१ ७२६३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३४८९४१ ७२५८९४४१ ७२६०७३५४ ७२६०७६१८ ७३३४८१७८ ७३३८७८३ ७३३८९४५५ ७३४२५०६१ ७३४२५०६१ ७२५६६७७८ ७२५६६७७८ ७२५७६६७७८ ७२५७६६७८ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसव्वर सिदीकी सिरेश पिंकेश झोटा किपल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शवानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री | | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५० प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅळी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तिलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळाडियो मॉल, अंथेरी |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२५६१०७६ ७२६०८२२० ७२६२८५३१ ७२५३३४८८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६७४२२ ५०२००६१६४३५८६ ७३३९७७३७ ७२५८९४४१ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३८७८६३ ७३३८९५४५ ७३४२५०६१ ७२५६६७७८ ७२५६६४४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरेंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसव्वर सिदीकी सिरेश पिंकेश झोटा किपल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शवानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री | | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्षेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्ताट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्ताट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅछी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तिलीपाडा, मिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी र२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाझियो मॉल, अंधेरी कुली रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई- |
| ?\$/0\$/?0?? | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३२५०७३७ ७२५८९४१ ७२६०७५१५ ७२४४६७८ ७३४८९७८ ७३३८७६६३ ७३३८७६६३ ७३४८५०६१ ७२८६६७८८ ७२८५६६७८ ७२८६६७८ ७२८६६४४ ७२८५८२३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मिरा प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुदीन मुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शवानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WGE 00 \$00000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$7000 \$7\$000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केल्वज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅझी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (१)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, मिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळाडियो मॉल, अंधेरी क्लारी, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६२८५० ७२६२८५२० ७३३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३१२१३७ ७३२६००८ ७३२६००८ ७३२६००६१६३५८६ ७३३८७०३७ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८८६६३ ७३३८५४५ ७३४२५०६१ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६ ७२८०६६७४ ७२८००१३५ ७२८००९३५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केप राजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शाबानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WSE 00 309000 243000 243000 24000 26000 26000 26000 242000 242000 242000 242000 242000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केल्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ईतिंग, फ्लावर वॅछी कॉम्प्लेक्स खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, मिबंडी रोड, धामणकर नाका, मिबंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ पजला, सागर पछाडियो मॉल, अंधेरी कुली रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ |
| ?\$/0\$/?0?? | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३३४८८ ७३३३६३६३ ७२५९९००८ ७३२६०४२२ ५०२००६१६४३५८६ ७३२५०७३७ ७२५८९४१ ७२६०७५१५ ७२४४६७८ ७३४८९७८ ७३३८७६६३ ७३३८७६६३ ७३४८५०६१ ७२८६६७८८ ७२८५६६७८ ७२८६६७८ ७२८६६४४ ७२८५८२३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मिरा प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुदीन मुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शवानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WGE 00 \$00000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$000 \$7\$7000 \$7\$000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४ प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. प्रचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅळी कॉम्प्स्वेस अक्षारा, केल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी १२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळाष्ठियो मॉल, अंधेरी कुला रोड, साक्तानाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सक्कलवळ, एस. व्ही. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६२८५० ७२६२८५२० ७३३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३१२१३७ ७३२६००८ ७३२६००८ ७३२६००६१६३५८६ ७३३८७०३७ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८८६६३ ७३३८५४५ ७३४२५०६१ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६ ७२८०६६७४ ७२८००१३५ ७२८००९३५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केप राजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शाबानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WSE 00 309000 243000 243000 24000 26000 26000 26000 242000 242000 242000 242000 242000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केल्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, ल्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लाय वॅळी कॉम्प्लेकर, इंतिंग, प्रताच वळी कॉम्प्लेकर, विल्डिंग, वेलीपाडा, मिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी १२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळ्ळाक्यो मॉल, अंधेरी कुली रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई - |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६२८५० ७२६२८५२० ७३३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३१२१३७ ७३२६००८ ७३२६००८ ७३२६००६१६३५८६ ७३३८७०३७ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८८६६३ ७३३८५४५ ७३४२५०६१ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६ ७२८०६६७४ ७२८००१३५ ७२८००९३५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केप राजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शाबानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WSE 00 309000 243000 243000 24000 26000 26000 26000 242000 242000 242000 242000 242000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 26000 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाईं सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबईं -४०००६० प्लडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबईं -४०००६० प्लडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबईं -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबईं -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅळी कम्प्लेकस, खडकपाडा, कल्याण (प) -४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळाडियो मॉल, अंधेरी कुलां रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबईं -४०००५२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबईं -४०००९२. |
| ?E/09/2022 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६२८५० ७२६२८५२० ७३३१८५३१ ७२५३३४८८ ७३३१२१३७ ७३३१२१३७ ७३२६००८ ७३२६००८ ७३२६००६१६३५८६ ७३३८७०३७ ७२६०७५१५ ७३३४८१७८ ७३३८८६६३ ७३३८५४५ ७३४२५०६१ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६३ ७३४८०६६ ७२८०६६७४ ७२८००१३५ ७२८००९३५ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया केप राजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन सुसक्वर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शाबानाबानू रियाज अहमद मोमीन अरविंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी | WSE 00 309000 243000 243000 24000 26000 26000 27200 24200 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केक्ट्रज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅछी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाझियो मॉल, अंधेरी कुला रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई -४०००९२. एचडीएफसी बँक, प्लॉट क्रमांक ३५६, |
| ?\$/0\$/?0?? | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५३१ ७२५३३४८८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३६७६३ ७२५९००८ ७३४६००६ ७३४८७६ ७३४८६०० ७२५९०५२० ७३४८०६३ ७३४८०६३ ७३४८०६३ ७३४८०८६३ ७३४८००६३ ७३५६०४४ ७३४६००९३५ ७३४९८०९६ ७२८००९३५ ७२५९१९ ७२५९१४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा मेईनुदीन मुसब्बर सिदीकी सिरेश पिंकेश झोटा कपिल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शवानाबानू रियाज अहमद मोमीन अर्रावंद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी रिवकांत राजेंद्र जैन हर्षा पंकज पटिडिया आंद्रे आशिष शाह | WSE 00 \$09000 \$29000 \$29000 \$29000 \$2000 \$2600 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्क्रेअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केक्ट्रज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, सांताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅछी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाझियो मॉल, अंधेरी कुला रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई -४०००९२. एचडीएफसी बँक, प्लॉट क्रमांक ३५६, |
| ?\$/0\$/?0?? | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५३१ ७२६३१८५३१ ७२६३१८५३१ ७३३१६३७ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३१७०३७ ७२५९४१ ७३१७७३७ ७२५८९४४१ ७३४८७६ ७२४५०५१ ७३४८९७८ ७२४५०५२७ ७३३८७८६३ ७३४८०८६३ ७३४८००६३ ७३४६६८४४ ७३५८००९३५ ७३४९८०९१ ७२८००९३५ ७२५९१४४४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मिखजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया रुपेन रजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणवंद्र शहा | WSE 00 \$09000 \$19000 \$ | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाईं सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबईं -४०००६० प्लडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबईं -४०००६० प्लडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबईं -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबईं -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅळी कम्प्लेकस, खडकपाडा, कल्याण (प) -४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिवंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पळाडियो मॉल, अंधेरी कुलां रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबईं -४०००५२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबईं -४०००९२. |
| 28/09/2022 28 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३४८८ ७३३६६६३ ७२५९००८ ७३२६०४२ ५०२००६१६४३५८६ ७३४८७४४ ७२६०७३५४ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३४८९७८ ७३३८७८६३ ७३२८७८६३ ७३४८९०८६३ ७३८७८६३ ७३८५०६३५ ७३८५०९३५ ७२८०९३५ ७२५११६४९ ७३४१३४४२ ७३३९५१०३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मार्सा इसा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा किरेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसब्बर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा किप्ति भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शबानाबानू रियाज अहमद मोमीन असिंद राजाराम भेस्त्री अमित किपल तिवारी रविकांत राजेंद्र जैन हर्षा पंकज पटिडिया आंद्रे आशिष शाह कविता अशोक परवानी अजय सखाराम शिंकें | WSE 00 309000 283000 283000 28000 28000 28000 28000 28000 284000 28400 2 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केव्हज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅछी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तंत्तीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिबंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाझियो मॉल, अंधेरी कुली रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई -४०००९२ एचडीएफसी बँक, प्लॉट क्रमांक ३५६, माटुंगा राज निकेतन सीएचएस लिमिटेड, भांडारकर रोड, माटुंगा मुंबई ४०००१९ |
| ?\$/0\$/?0?? | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५३१ ७२६३१८५३१ ७२६३१८५३१ ७३३१६३७ ७३३६३६३ ७२५९००८ ७३३१७०३७ ७२५९४१ ७३१७७३७ ७२५८९४४१ ७३४८७६ ७२४५०५१ ७३४८९७८ ७२४५०५२७ ७३३८७८६३ ७३४८०८६३ ७३४८००६३ ७३४६६८४४ ७३५८००९३५ ७३४९८०९१ ७२८००९३५ ७२५९१४४४ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सेपेन राजनीकांत शहा निलेश प्रविणचंद्र शहा नेशेश र्राविणवंद सिंहीकी सिरेश पिंकेश झोटा किपल भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शबानाबामू रियाज अहमद मोमीन अर्पिद राजाराम मेस्त्री अमित कपिल तिवारी रिवकांत राजेंद्र जैन हर्षा पंकज पटडिया आंद्रे आशिष शाह कविता अशोक परवानी अजय सखाराम शिकें राजु विवेणी यादव | | सौरम सीएचएस, तळ मजला, सर्ल्हंस रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लाट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हरिदेवीबाई सीएचएस केल्डज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताकूझ पश्चिम, मुंबई -४०००५४. प्लाट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, लहाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, फ्लावर वॅझी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तेलीपाडा, मिबंडी रोड, धामणकर नाका, मिबंडी ४२१३०५. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाडियो मॉल, अंधेरी कुर्ला रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४०००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई -४०००१२ एचडीएफसी बँक, प्लाट क्रमांक ३५६, माटुंगा राज निकेतन सीएचएस लिमिटेड, भंडारकर रोड, माटुंगा मुंबई ४०००१९ टाऊन सेंटर, अंधेरी कुर्ला रोड, कोबे |
| 28/09/2022 28 | ७३१४०५२० ७२६४८५४२ ७२६१८५२० ७२६०८२२० ७३३९८५३१ ७२५३४८८ ७३३६६६३ ७२५९००८ ७३२६०४२ ५०२००६१६४३५८६ ७३४८७४४ ७२६०७३५४ ७२६०७५१५ ७३३४८९७८ ७३३४८९७८ ७३३८७८६३ ७३२८७८६३ ७३४८९०८६३ ७३८७८६३ ७३८५०६३५ ७३८५०९३५ ७२८०९३५ ७२५११६४९ ७३४१३४४२ ७३३९५१०३ | गौरव सिंग बिस्त विकी राजकुमार मखिजा फातिमा अब्दुल रऊफ शेख कांतीलाल अमृतलाल पांचाळ नागेश महादेव राऊत जुगनू कुमारी कंगना सुनील पिंजानी महेशकुमार डी नागवंशी भक्ती वीरंद्र देसाई विपिनचंद्र रामविलास पांडे हिना बलोच राजीव गांधी राहुल जलसिंग कुमार सोहिल अमीरअली कानडीया सोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया रोहिल अमीरअली कानडीया सोहिल अमीरअली कानडीया सोहिल मार्सा इसा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा निलेश प्रविणचंद्र शहा किरेश प्रविणचंद्र शहा मोईनुद्दीन मुसब्बर सिद्दीकी सिरेश पिंकेश झोटा किप्ति भरत भंडारी इफसमरीन मोहम्मद हसन मोई शबानाबानू रियाज अहमद मोमीन असिंद राजाराम भेस्त्री अमित किपल तिवारी रविकांत राजेंद्र जैन हर्षा पंकज पटिडिया आंद्रे आशिष शाह कविता अशोक परवानी अजय सखाराम शिंकें | WSE 00 309000 283000 283000 28000 28000 28000 28000 28000 284000 28400 2 | सौरम सीएचएस, तळ मजला, सिर्ल्स रोड, इंस्टर्न एक्सप्रेस हायवे, पाचपाखाडी, ठाणे पश्चिम -४००६०२. एचडीएफसी बँक, तळ मजला, दुकान क्र. २ आणि ३, मिंट चितळसर, हिरानंदानी मेडोज जवळ, मानपाडा, ठाणे पश्चिम -४००६०७. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १ आणि २, शारदा स्केअर, कच्छाराम स्टेटस जवळ, उल्हासनगर-४२१००३ प्लॉट क्र. २३, उन्नती बिल्डिंग, हिरिदेवीबाई सीएचएस केक्ट्रज रोड जोगेश्वरी (पूर्व) मुंबई -४०००६० एचडीएफसी बँक लि., तळ मजला, रीगल अपार्टमेंट, एस. व्ही. रोड, खिरा नगर जवळ, साताक्रूझ पश्चिम, मुंबई -४०००५४ प्लॉट क्र. १६/१७, ५५, व्हिक्टोरिया रोड, मुस्तफा बाजार, माझगाव, भायखळा, मुंबई -४०००१०. एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. १०-१४, तळ मजला, व्हाईट फिल्ड बिल्डिंग, ई विंग, पलावर वॅछी कॉम्प्लेक्स, खडकपाडा, कल्याण (प)-४२१३०१ आराधना आणि अणिक बिल्डिंग, तंत्तीपाडा, भिवंडी रोड, धामणकर नाका, मिजंडी ४२१३०५ एचडीएफसी बँक लि., दुकान क्र. ४-३५, तळ मजला, सागर पछाझियो मॉल, अंधेरी कुली रोड, साकीनाका अंधेरी-पूर्व, मुंबई-४००७२ एचडीएफसी बँक लि. जयभद्र व्हिला तळ मजला, चामुंडा सर्कलजवळ, एस. व्ही. पी. रोड बोरिवली (प.), मुंबई -४०००९२ एचडीएफसी बँक, प्लॉट क्रमांक ३५६, माटुंगा राज निकेतन सीएचएस लिमिटेड, भांडारकर रोड, माटुंगा मुंबई ४०००१९ |

लिलाव ''जसे आहे जेथे आहे'' आणि ''जसे आहे जे आहे'' तत्त्वाने होईल व बँक सदर सोन्याच्या दागिन्यांच्या दर्जा, शृध्दता, वजन, कॅरेटेज किंवा मूल्यांकनाबाबत काहीही माहिती किंवा खात्री देत नाही व देणार नाही. त्यांच्या बोली सादर करण्यापूर्वी सदर सोन्याच्या दागिन्यांच्या दर्जा शुध्दता, कॅरेटेज, वजन किंवा मूल्यांकनाबाबत स्वत: तपासणी, पडताळणी करून स्वत:ची खात्री करण्याची जबाबदारी संभाव्य खरेदीदारांची असेल आणि त्यासाठी लिलावाच्या निर्धारित वेळेआधी ४५ मिनिटे तज्ज्ञांच्या सल्ल्याने किंवा सल्ल्याशिवाय वर दिलेल्या पत्त्यावर सोन्याच्या दागिन्यांच संभाव्य खरेदीदारांना त्यांच्या स्वत:च्या खर्च आणि परिव्ययाने परीक्षण करता येईल. सर्व बोली ह्या संबंधात बँकेकडन योग्य समजल्या जाणाऱ्य किमान राखीव किंमतीच्या अधीन असतील. लिलाव प्रक्रिया आणि अशा लिलावाच्या अनुषंगाने विक्री (झाल्यास) केंपनीकडून त्यांच्या स्वत:च्य मर्जीने लावल्या जाणाऱ्या पुढील अटी व शतींच्या अधीन राहील. जर वरील कर्जदारांनी वरीलप्रमाणे लिलावापूर्वी त्यांच्या वैयक्तिक कर्ज खात्यात कर्ज कराराच्या अटींप्रमाणे बँकेला ते देणे लागत असलेली संपूर्ण रक्कम प्रदान केली तर सदर कर्ज सुरक्षित करणारे तारण दागिने कोणत्याही पुढील सूचनेशिवाय बँकेकडून सदर लिलावातून मागे घेण्यात येईल. कृपया ध्यानात ठेवावे की, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि कोणतेही कारण न देत लिलाव प्रक्रिया पुढे ढकलणे किंवा रद्द करणे आणि कोणतेही कारण न देता कोणतीही किंवा सर्व बोली फेटाळणे ह्याचे निर्विवाद स्वेच्छा अधिकार बँकेचे प्राधिकृत अधिकारी असलेल्या निम्नस्वाक्षरीकारांना आहेत.

> प्राधिकृत अधिकार्र Place: Mumba एचडीएफसी बँक लि Date: September 05, 2022

hereunder written

The Society hereby invites claims o

transmission of the Property and interest of the Deceased in the capital/property of the society within 14 days from the publication of this notice, together with copies of such documents and proofs in support of such claims for transmission of the Property i favour of the intending joint members, to be served to the undersigned at the address mentioned below. If no claims are received by the undersigned, within the prescribed period, the Society shall transmit the Property in the name of the indenting joint

Sd/-

विक्री सूचना

निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड (अवसायनातील)

अवसायक: श्री. शंतनू टी रे अवसायक यांचा पत्ता : १४४, ४था मजला, मित्तल कोर्ट, बी विंग, नरिमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ ई मेल: neocorp@aaainso

lvency.com, assetsale1@aaainsolvency.in, santanutray@aaainso मोबाईल : ८८००८६५२८४ (श्री. पुनीत सचदेव)

ई लिलाव इंसॉल्व्हंसी आणि बॅकरप्टसी कोड २०१६ अंतर्गत मालमत्तेची विक्री ई लिलावाची तारीख आणि नेळ : २०/०९/२०२२ दुपारी ३. ०० ते संघ्याकाळी ५. ०० या नेळेत (प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद आपोआप वाढान्यासह)

ईएमडी आणि अन्य कागदपत्रे सादर करण्याची अंतिम तारीख आणि नेळ : १६/०९/२०२२ दिवसाच्या शेवट पर्यंत दिनांकीत ५ ऑगस्ट २०२१ रोजीच्या आदेश अनुसार सन्मानीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ द्वारे अवसायक द्वारे भाग केलेले अवसायनातील मालमत्तांचा एक भाग असलेले निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड (अवसायनातील) यांच्या मालकीच्या मत्ता आणि

मिळकतीचे विक्री. सदर विक्री ई-लिलाव प्लॉटफॉर्म https://aaa.auctionstinger.net यांच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे. राखीव किंमत (रु) प्रारंभिक ईएमडी वाढीव किंमत मालमत्ता रक्रम (रु) पर्याय ए प्लॉट क्रमांक ६२, ६३ आणि ६४ ए, इंडस्ट्रिअल एरिया, सेक्टर - १, २८,३७,६५,२७५ २,८३,७६,५२८ १०,००,०००

पीठमपूर, धार, मध्य प्रदेश येथील भाडेपट्टा भूखंड, इमारत आणि त्यावरील बांधकाम आणि प्लांट आणि मशिनरी जी या मालमत्तेची विक्री सदर एम.पी. औद्योगिक केंद्र विकास निगम (इंदौर) लिमिटेड, इंदौर कडून घेतलेले एक भाडेपट्टा जिमन आहे आणि भाडेपट्टा करा कालावधी २४/०३/२००८ पासन २३/०३/२०३८ पर्यंत आहे.

पढ़े स्पष्टीकरण देण्यात येते की, फॅक्टरी परिसरामध्ये पडलेले सामान या लिलावाच्या अधीन नाही पर्याय बी

प्लॉट क्रमांक ६२, ६३ आणि ६४ ए, इंडस्ट्रिअल एरिया, सेक्टर - १, १,५०,५३,९१० १५,०५,३९,०९९ पीठमपूर, धार, मध्य प्रदेश येथे असलेल्या प्लांट आणि मशिनरीची विक्री असे स्पष्ट करण्यांत येते की, मशिनरीज् या फक्त लिलावाकरिता ठेवले आहेत, कंसिल्ड वायरींग/अंडरग्राऊंड वायरींग हे लिलावाच

भाग नाही. यशस्वी खरेदीदार हे जिमन व इमारतीच्या नुकसान झालेल्या भागाकरिता हक्कदार नाहीत.

गलमत्तांचा तपशील तसेच पर्याय ए आणि बी प्रलंबित असल्यास खटल्याची माहिती / सध्याचे खटल्यांची माहिती / बेदखल करण्याची सूचना यांच माहिती इ लिलाव प्रक्रिया प्रपत्र येथे देण्यात आली आहे आणि लिलाव प्रक्रियेत सहभाग घेण्याच्या पूर्वी तिचे काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे. असे स्पष्ट करण्यात येते की, हे निमंत्रण इच्छूक बोलीदार यांना केवळ निमंत्रित करण्यासाठी आहे आणि ते अवसायक यांच्यावर किंवा कंपनी यांच्याव विक्री निश्चित करण्यासाठी बंधनकारक असणार नाही. प्रक्रियेत सधारणा करण्याचा किंवा कोणतेही कारण न देता प्रक्रिया रह करण्याचा / बोली न स्वीकारण्याचा / किंवा कोणत्याही इच्छूक पक्षकार यांना अपात्र ठरविण्याचा / संभाव्य गुंतवणूकदार यांना अपात्र ठरविण्याचा / बोलीदार यांना अपात्र ठरविण्याचा अधिकार अवसायक यांनी राखून ठेवला आहे.

मात्र आयबीबीआय (अवसायन प्रक्रिया) नियम २०१९ परिशिष्ट। अनुच्छेद १२ अनुसार ''लिलाव प्रक्रिया बंद झाल्यानंतर सर्वोच्च बोलीदा यांना विक्री प्रक्रियेची उर्वरित रक्कम अदा करण्यासाठी अशी मागणी केल्यापासून ९० दिवसांत आमंत्रित करण्यात येईल.: तीस दिवसांनंतर अदा केलेल्या रकमेला १२% दराने व्याज आकारण्यात येईल :

त्यापुढे असे कळविण्यात येते की विक्रीची संपूर्ण रक्कम नव्वद दिवसांच्या विहित कालावधीत अदा करण्यात न आल्यास विक्री प्रक्रिया रा करण्यात येईल.

इ लिलावाच्या माध्यमातून होणारी ही विक्री प्रक्रिया काटेकोरपणे ''जसे आहे, जिथे आहे'', ''जे आहे, ते आहे'', आणि ''ज्या प्रमाणे आहे, त्या प्रमाणे ततत्वावर मान्यता प्राप्त सेवा पुरवठादार मे. ई-प्रोक्युरेमेंटर टेक्नोलोजिस लिमिटेड (ऑक्शन टायगर) यांच्या मार्फत घेण्यात येणार आहे. लिलावाच्या सर्व त्या अटी आणि शर्ती सविस्तर प्रपत्र जे https://insolvencyandbankruptcy.in/public-announcement/neo-corp-limited/ येथे उपलब्ध आहे

त्यात तसेच इ लिलाव सेवा पुरवठादार यांचे संकेतस्थळ https://aaa.auctiontinger.net/ येथे देण्यात आल्या आहेत. दिनांक : ०६.०९.२०२२ निओ कॉर्प इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या संदर्भात अवसायव स्थळ : मुंबई **आयबीबीआय नोंदणी क्रमांक :** आयबीबीआय,

आयपीए-००२/आयपी-एन०००३६०/२०१७-२०१८/११०५ एएफए नोंद क्र. एए२/११०५५/०२/२४११२२/२०१६१८ पत्ता : १४४, ४था मजला, मित्तल कोर्ट, बी विंग, निरमन पॉईंट, मुंबई - ४०० ०२१ ईमेल : neocorp@aaain @aaainsolvency.in, santanutray@aaainsolvency.com **संपर्कासाठी व्यक्ती** : श्री. पुनीत सचदेव (८८००८६५२८४)

Car Trade Tech **CARTRADE TECH LIMITED** CIN: 1 74900MH2000PL C126237

Registered & Corporate Office: 12th Floor, Vishwaroop IT Park, Sector 30A, Vashi, Navi Mumbai 400 705, Maharashtra, India Tel: +91 22 6739 8888: Website: www.cartradetech.com; E-mail: investor@cartrade.co

NOTICE OF THE 22ND ANNUAL GENERAL MEETING (AGM) OF CARTRADE TECH LIMITED AND E-VOTING INFORMATION Members may please note that the 22nd Annual General Meeting (AGM) of CarTrade Tech Limited ("the Company

will be held through VC / OAVM on Tuesday, September 27, 2022 at 11.00 a.m., (IST) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules made thereunder ("Act") read with General Circular Nos. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2020 dated May 05, 2020, 02/2022 dated May 5, 2022 and any other circulars issued in this regard by the Ministry of Corporate Affairs ("MCA"), and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements Regulations, 2015 read with SEBI Circular No. SEBIIHO/CFDICMD2/CIRPIP/2022/62 dated May 13, 2022, and any other applicable circulars issued in this regard by SEBI (collectively referred to as "Circulars"), to transact the business (es) as set out in the Notice of the AGM. Shareholders attending the meeting through VC / OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.

In Compliance with the above circular, copies of the Notice of the 22nd AGM along with the Annual Report for the Financial Year 2021-22 has been sent through electronic mode on Saturday, September 03, 2022 to those shareholders, whose email address are available/registered with Depository (for shareholding in demat mode) or the Company / it's Registrar and Transfer Agents - Link Intime India Pvt. Ltd. (Link Intime) (for shareholding in physical mode). The Notice of AGM and Annual Report of the Company is also available on the website of the Company viz. https://www.cartradetech.com/notices-for-meetings.html and also on the website of Link Intime viz https://instavote.linkintime.co.in/. The same is also uploaded on the website of BSE Ltd. and the National Stock Exchange of India Ltd i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. Any Members requiring the hard copy of the notice of the AGM and Annual Report may write it to RTA at rnt.helpdesk@linkintime.co.in and company a nvestor@cartrade.com.

Members whose names appears in the register of members or in the register of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022 shall only be eligible to avail the remote e voting or e-voting facility at the AGM. The voting rights of the members shall be in proportion of their share in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date and a person who is not a Member as on the cut-off date should treat the notice for information purpose only.

Any person who acquire shares of the Company and become member of the Company after the dispatch of the notice and holding shares as on the cut-off date i.e. Tuesday, September 20, 2022 may obtain the login ID and bassword by sending a request at Investor@cartrade.com and rnt.helpdesk@linkintime.co.in. However Members who is already registered with Link Intime for remote e-voting can use his/her existing user ID and password for casting vote.

 $Members\,can\,join\,and\,participate\,in\,AGM\,through\,VC\,/\,OAVM\,facility\,only.\,The\,instruction\,of\,joining\,and\,manner\,color and\,instruction\,of\,joining\,and\,manner\,color and\,joining\,and\,manner\,color and\,joining\,and\,manner\,colo$ participation in AGM will be provided in the notice. Members attending through VC / OAVM shall be counted for the

| The remote e-voting period is as follows: | | | |
|---|--|--|--|
| Commencement of Remote E-voting | Conclusion of Remote E- voting | | |
| Friday, September 23, 2022 (09:00 a.m. IST) | Monday, September 26, 2022, (05:00 p.m. IST) | | |

Members may please note that the remote e-voting shall not allowed beyond 5:00 P.M (IST) on Monday September 26, 2022 and facility shall be disabled by Link Intime thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member cannot change it subsequently. Members who have cast their vote through remote e-voting prior to the AGM may also attend the AGM but shall not be entitled to cast their vote again.

Members of the Company who have not registered/ updated their email address are requested to register/upda the same (i) In case of shares held in demat mode as per the process advised by concerned DP's" and (ii) In case of shares held in physical mode, by emailing to the RTA in the prescribed form ISR-1 alongwith requisite form a enotices@linkintime.co.in or rnt.helpdesk@linkintime.co.in. The Company has additional provided the facility to the members to temporarily update their email address by accessing the link https://linkintime.co.in/ EmailReg/Email_Register.html for the limited purpose for receiving the Shareholders communication including

Notice and the Annual Report. The Company has provided remote e- voting facility to all the members to cast their votes on the resolution se forth in the Notice. Additionally, the Company has also provided the facility of voting through e-voting system during the AGM. The detailed procedure for casting votes through remote e-voting/e-voting at the AGM is

The Advertisement is being used for the information and benefit of all the Members of the Company in compliance vith the applicable circulars.

By the Order of the Board of Directors o CarTrade Tech Limited (Formerly MXC Solutions India Private Limited

Lalbahadur Pal Company Secretary & Compliance Officer Mem. No.: A40812